



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ५, अंक ९] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८-मार्च ६, २०१९/फाल्गुन ९-१५, शके १९४० [पृष्ठे ८० किंमत : रुपये ३०.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-नागपूर विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

पृष्ठे	पृष्ठे
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.	भाग एक-अ.-(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त), केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.	१ ते ८०

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

नाही.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २६७.

विभागीय आयुक्त, यांजकडून आदेश

क्रमांक साप्रशा-कार्या-५(२)-कावि-१४०-२०१९.—

महाराष्ट्र शासन राजकीय सेवा विभागाच्या दिनांक १६-०१-१९५८ च्या शासन निर्णय, क्र. पी १३-बी आणि दिनांक ०६-०८-१९५८ च्या समक्रमांकाच्या निर्णयानुसार, मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून मी, डॉ. संजीव कुमार, विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर खालील अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे स्थानिक सुट्ट्या जाहीर करीत आहे.

अनुसूची

अ. क्र.	सणाचे नाव	दिनांक	दिवस	स्थानिक सुट्ट्यांचे क्षेत्र
(१)	(२)	(३)	(४)	(५)
१	अक्षयतृतीया	०७-०५-२०१९	मंगळवार	संपूर्ण नागपूर जिल्हा
२	महालक्ष्मी पुजन	०७-०९-२०१९	शनिवार	—”—
३	धम्मचक्र प्रवर्तन दिन	१४-१०-२०१९	सोमवार	—”—

हा आदेश नागपूर जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि अधिकांश (बँक) यांना लागू होणार नाही.

नागपूर : डॉ. संजीव कुमार,
विभागीय आयुक्त,
नागपूर विभाग, नागपूर

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २६८.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, यांजकडून

आदेश

क्रमांक सहा अधी.(आस्था)-११७९-२०१८.—

श्रीमती यो. कृ. राऊत, सह दिवाणी न्यायाधीश, (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, चंद्रपूर यांना दिनांक २६-१२-२०१८ ते २८-१२-२०१८ रोजीची तीन दिवसांची अर्जित रजा (दिनांक २५-१२-२०१८-खिसमस सुटी असल्याने) तसेच दिनांक २४-१२-२०१८ चे कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २९-१२-२०१८ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती यो. कृ. राऊत, सह दिवाणी न्यायाधीश, (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, चंद्रपूर ह्या पूर्वीप्रमाणे त्याच पदावर कायम राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चे नियम ३९(ब) खालील तळटीप-२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती यो. कृ. राऊत, सह दिवाणी न्यायाधीश, (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, चंद्रपूर ह्या जर वरील कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्याच पदावर कायम राहिल्या असत्या.

सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी चंद्रपूर यांचे न्यायालयाचा कार्यभार, श्रीमती यो. कृ. राऊत ह्या त्यांचे कामावर रुजू होईपर्यंत दिनांक २५-१२-२०१८ रोजीचा ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, चंद्रपूर व दिनांक २६-१२-२०१८ ते २८-१२-२०१८ पर्यंतचा २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, चंद्रपूर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २६९.

आदेश

क्रमांक सहा अधी.(आस्था)-११९४-२०१८.—

श्री. जी. व्ही. गांधे, दिवाणी न्यायाधीश, (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, बल्लारपूर यांना दिनांक २१-१२-२०१८ ते २४-१२-२०१८ पर्यंत एकूण चार दिवसांची अर्जित रजा (दिनांक २५-१२-२०१८-खिसमसची सुटी असल्याने) तसेच दिनांक २१-१२-२०१८ ते २६-१२-२०१८ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. जी. व्ही. गांधे, दिवाणी न्यायाधीश, (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, बल्लारपूर हे पूर्वीप्रमाणे त्याच पदावर कायम राहतील.

“महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चे नियम ३९(ब) खालील तळटीप-२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. जी. व्ही. गांधे, दिवाणी न्यायाधीश, (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, बल्लारपूर हे वरील कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर कायम राहिले असते.”

दिवाणी न्यायाधीश, (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, बल्लारपूर यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. जी. व्ही. गांधे हे त्यांचे कामावर रुजू होईपर्यंत सह दिवाणी न्यायाधीश, (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, बल्लारपूर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७०.

आदेश

क्रमांक सहा अधी.(आस्था)-११९६-२०१८.—

श्री. पी. आर. कुलकर्णी, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, चंद्रपूर यांना दिनांक २६-१२-२०१८ ते २८-१२-२०१८ पर्यंत एकूण तीन दिवसांची अर्जित रजा (दिनांक २५-१२-२०१८-खिसमस सुटी असल्याने) तसेच दिनांक २४-१२-२०१८ चे कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २९-१२-२०१८ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. पी. आर. कुलकर्णी, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, चंद्रपूर हे पूर्वीप्रमाणे त्याच पदावर कायम राहतील.

“महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चे नियम ३९(ब) खालील तळटीप-२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. पी. आर. कुलकर्णी, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, चंद्रपूर हे वरील कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर कायम राहिले असते.”

२ रे सह दिवाणी न्यायाधीश, (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, चंद्रपूर या न्यायालयाचा कार्यभार श्री. पी. आर. कुलकर्णी हे त्यांचे कामावर रुजू होईपर्यंत ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, चंद्रपूर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

(अवाच्य),

चंद्रपूर : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
दिनांक २१ डिसेंबर, २०१८. चंद्रपूर.

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७१.

आदेश

क्रमांक सहा अधी.(आस्था)-(बी) ४(१)-५६-२०१९.—

निम्नस्वाक्षरीत अधिकारी हे दिनांक १४-०१-२०१९ ते दिनांक १६-०१-२०१९ पर्यंत एकूण ३ दिवस अर्जित रजेवर असल्यामुळे, निम्नस्वाक्षरीत अधिकारी यांचे अनुपस्थित त्यांचे पदाचा व कार्यालयाचा दिनांक ११-०१-२०१९ चे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक १७-०१-२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंतचा कार्यभार श्री. आर. एन. मेहरे, जिल्हा न्यायाधीश-१ तथा सहाय्यक सत्र न्यायाधीश, गडचिरोली यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

गडचिरोली : एस. आर. शर्मा,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
दिनांक ११ जानेवारी २०१९. गडचिरोली.

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७२.

प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, यांजकडून

आदेश

क्रमांक सहा अधी.(आस्था)-१२०९-२०१८.—

श्री. के. पी. श्रीखंडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा सहाय्यक सत्र न्यायाधीश, चंद्रपूर यांना दिनांक २६-१२-२०१८ ते २९-१२-२०१८ पर्यंत चार दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. के. पी. श्रीखंडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा सहाय्यक सत्र न्यायाधीश, चंद्रपूर हे पूर्वीप्रमाणे त्याच पदावर कायम राहतील.

“महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चे नियम ३९(ब) खालील तळटीप-२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. के. पी. श्रीखंडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा सहाय्यक सत्र न्यायाधीश, चंद्रपूर हे वरील कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर कायम राहिले असते.”

तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा सहाय्यक सत्र न्यायाधीश, चंद्रपूर यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. के. पी. श्रीखंडे हे त्यांचे पदावर रुजू होईपर्यंत दिनांक २६-१२-२०१८ व दिनांक २९-१२-२०१८, जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, चंद्रपूर व दिनांक २७-१२-२०१८ व दिनांक २८-१२-२०१८ जिल्हा न्यायाधीश-३ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, चंद्रपूर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७३.

आदेश

क्रमांक सहा अधी.(आस्था)-१२१०-२०१८.—

श्री. व्ही. डी. बडे, दिवाणी न्यायाधीश, (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, गोंडपिपरी यांना दिनांक २८-१२-२०१८ व दिनांक २९-१२-२०१८ रोजीची दोन दिवसांची अर्जित रजा (दिनांक ३०-१२-२०१८ चा रविवार सुट्टी असल्याने) दिनांक २७-१२-२०१८ चे कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ३१-१२-२०१८ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. व्ही. डी. बडे, दिवाणी न्यायाधीश, (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, गोंडपिपरी हे पूर्वीप्रमाणे त्याच पदावर कायम राहतील.

“महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चे नियम ३९(ब) खालील तळटीप-२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. व्ही. डी. बडे, दिवाणी न्यायाधीश, (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, गोंडपिपरी हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर कायम राहिले असते.”

दिवाणी न्यायाधीश-१ तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, गोंडपिपरी या न्यायालयाचा कार्यभार श्री. व्ही. डी. बडे हे त्यांचे पदावर रुजू होईपर्यंत दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, बल्लारपूर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७४.

आदेश

क्रमांक सहा अधी.(आस्था)-१२११-२०१८.—

श्री. बी. एस. वाढई, सह दिवाणी न्यायाधीश, (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, मुल/पोंभूर्णा यांना दिनांक ३१-१२-२०१८ ते ०२-०१-२०१९ पर्यंतची एकूण तीन दिवसांची अर्जित रजा (दिनांक ३०-१२-२०१८ चा रविवार सुट्टी असल्यामुळे) तसेच दिनांक २९-१२-२०१८ चे कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ३-१-२०१९ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. बी. एस. वाढई, सह दिवाणी न्यायाधीश, (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, मुल हे पूर्वीप्रमाणे त्याच पदावर कायम राहतील.

“महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चे नियम ३९(ब) खालील तळटीप-२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. बी. एस. वाढई, सह दिवाणी न्यायाधीश, (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, मुल हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर कायम राहिले असते.”

सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, मुल/दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, पोंभूर्णा यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. बी. एस. वाढई हे त्यांचे कामावर रुजू होईपर्यंत दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, मुल यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

दिनांक २७ डिसेंबर, २०१८.

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७५.

आदेश

क्रमांक सहा अधी.(आस्था)-१२१२-२०१८.—

श्री. जी. आर. तौर, दिवाणी न्यायाधीश, (व. स्तर), वरोरा यांना दिनांक ३१-१२-२०१८ ते ०५-०१-२०१९ पर्यंतची सहा दिवसांची अर्जित रजा (दिनांक ३०-१२-२०१८ रविवार व दिनांक ०६-०१-२०१९-रविवार सुट्टी असल्याने) तसेच दिनांक २९-१२-२०१८ चे कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ०७-०१-२०१९ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. जी. आर. तौर, दिवाणी न्यायाधीश, (व. स्तर), वरोरा हे पूर्वीप्रमाणे त्याच पदावर कायम राहतील.

“महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चे नियम ३९(ब) खालील तळटीप-२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. जी. आर. तौर, दिवाणी न्यायाधीश, (व. स्तर), वरोरा हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर कायम राहिले असते.”

दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) वरोरा यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. जी. आर. तौर हे त्यांचे कामावर रुजू होईपर्यंत त्यांचे न्यायालयाचा न्यायिक कामाचा (Urgent Matter) कार्यभार दिनांक ३०-१२-२०१८ रोजीचा दिवाणी न्यायाधीश (व. स्तर), चंद्रपूर व दिनांक ३१-१२-२०१८ ते दिनांक ०७-०१-२०१९ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत दिवाणी न्यायाधीश (व. स्तर), चंद्रपूर तसेच प्रशासकीय कामकाजाचा कार्यभार सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, वरोरा यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

(अवाच्य),

चंद्रपूर :
दिनांक २८ डिसेंबर २०१८.

प्रभारी प्रमुख जिल्हा व
सत्र न्यायाधीश, चंद्रपूर.

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७६.

अनुसूची-चालू

कार्यकारी अभियंता, यांजकडून	(१)	(२)	(३)
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.-		हे. आर	हे. आर
अधिसूचना-३	३१०	० ४०	० ३८
क्रमांक १६६-गोडाका-प्रशा-२०१९.-	३११	० ६६	० ६२७
ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५, ६ व ७ नियम क्र. ३ नुसार पाणी वापर संस्थाचे जलशास्त्रीय तत्वावर आणि प्रशासकीय सोय लक्षात घेऊन लाभक्षेत्राचा आराखडा निश्चित करण्याचे ठरविण्यात आले आहे; त्याअर्थी मी, प्रविण युवराज झोड, कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द डावा कालवा विभाग, वाही (पवनी) याद्वारे, खालील पाणी वापर संस्थाचे कार्यक्षेत्र घोषित करतो आणि संबंधित पाणी वापर संस्थाचा अद्ययावत नकाशा आणि जमीन धारकांची किंवा ताबा धारकांची यादी संबंधित ग्राम पंचायत, तहसिल, सिंचन शाखा उपविभागीय आणि विभागीय कार्यालय तसेच इतर प्रमुख सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्यास सूचित करित आहे.	१११/१ १११/२ ११२ १०८ १०५ १०९ ११०	० ४१ ० ४० ० ५४ १ ६८ ० २६ ० २४ ० ५६	० ३८९५ ० ३८ ० ५१३ १ ५९६ ० २४७ ० २२८ ० ५३२
त्याअर्थी, मी, प्रविण युवराज झोड, कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द डावा कालवा विभाग, वाही (पवनी) याद्वारे, असेही जाहीर करतो की, अश्या वेगवेगळ्या जमीन धारकांना/ताबा धारकांना योग्य प्राधिकरणाद्वारे पाणी पुरवठा केला जाणार नाही आणि सिंचन पद्धतीने शेतक-यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत पाणी वापर संस्थेद्वारे पाणी पुरवठा करण्याची पद्धत ही सर्व जमीनधारक व लाभधारक यांच्या जमीनीला बंधनकारक राहिल.		एकूण . .	९ ६५ ९ १६७५
या प्रसिध्दीपत्रकाद्वारे किंवा त्यांचे भागाद्वारे कोणीही बाधित झालेली व्यक्ती, हे प्रसिध्दीपत्र शासकीय राजपत्रात प्रकाशित झाल्यापासून तीस दिवसांच्या आत आपल्या हरकती व उजर, अधीक्षक, अभियंता, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ, आंबाडी (भंडारा) यांचेकडे दाखल करू शकतील.	२९४ २९५ २९६ २९७/२ २९७/१ ३०० ३०४ ३०३ ३०५ ३१३/१ ३१३/२ ३१३/३ ३१३/४ २८२ १९७ २८९ २९० २९१ २९२ २९३ ११३ ११५	० ४९ ० ४२ २ ४७ ० ५३ ० ५३ २ ५८ ० २८ ० ४२ ० २६ ० ३२ १ ६० २ ०० १ २० ० ४२ ० ५४ ० २० ० ४५ १ ०७ ० ०९ ० ७० १ ७२ ० ०७	० ४६५५ ० ३९९ २ ३४६५ ० ५०३५ ० ५०३५ २ ४५१ ० २६६ ० ३९९ ० २४७ ० ३०४ १ ५२ १ ९० १ १४ ० ३९९ ० ५१३ ० १९ ० ४२७५ १ ०१६५ ० ०८५५ ० ६६५ १ ६३४ ० ०६६५
अनुसूची			सोनेगाव
प्रकल्पाचे नाव :- गोसीखुर्द डावा कालवा विभाग, वाही (पवनी), ता. पवनी, जि. भंडारा			
प्रस्तावित पाणी वापर संस्थेचे नाव : नियोजित पाणी वापर संस्था			
गट क्र.	सी.सी.ए.	आय.सी.ए.	
(१)	(२)	(३)	
	हे. आर	हे. आर	
		सोनेगाव	
३४९	० ६०	० ५७	
३०१	० ८२	० ७७९	
३०२/१	० ५५	० ५२२५	
३०२/२	० ४२	० ३९९	
३०३	० ४२	० ३९९	
३०४	० २८	० २६६	
३०५	० २६	० २४७	
३०६	० ५०	० ४७५	
३०८	० २८	० २६६	
३०९	० ३७	० ३५१५	
		एकूण . .	१८ ३६ १७ ४४२

अनुसूची-चालू			अनुसूची-चालू		
(१)	(२)	(३)	(१)	(२)	(३)
	हे. आर	हे. आर		हे. आर	हे. आर
	सोनेगाव				
२७३	० १७	० १६१५	२७१	० १४	० १३३
२७५	० ०५	० ०४७५	२१९	१ ६	१ ५२
२७६	० १४	० १३३	२५१	० ४५	० ४२७५
२७७	० १३	० १२३५	२५२	० २५	० २३७५
२७४	० ०९	० ०८५५	२५३	० ४३	० ४०८५
२७८	० १४	० १३३	२५९/१	० ६९	० ६५५५
२७९	० ५८	० ५५१	२५९/३	० २९	० २७५५
२८०	० ८९	० ८४५५	२६४/१	० ६५	० ६१७५
२८१	० ४०	० ३८	२५९/२	० ४०	० ३८
२८३	० ५२	० ४९४			घोडेझरी
२८४	१ २१	१ १४९५	११९	० ९०	० ८५५
२८७	० २०	० १९	१२०/१	० ६०	० ५७
२८६	० ६६	० ६२७	१२०/२	० ४४	० ४१८
२८८/१	० १३	० १२३५	१२०/३	० ६०	० ५७
२८८/२	० २१	० १९९५	१२३	० २७	० २५६५
२८९	० २०	० १९			
२९८	० ७९	० ७५०५	एकूण . .	१० २०	९ ६९
२९९	० ४९	० ४६५५			
२१८	० २३	० २१८५			सोनेगाव
२१९	१ ६०	१ ५२	२१४	० २३	० २१८५
२६६	१ ७०	१ ६१५	२४७	० ६०	० ५७
२६७	० ७९	० ७५०५	२४९	० २६	० २४७
			२५७	० ८२	० ७७९
			२५८	० ७४	० ७०३
	घोडेझरी		२६०	० ४०	० ३८
१२०/१	० ६०	० ५७	२५०/१	० २०	० १९
१२०/२	० ४४	० ४१८	२५०/२/अ/१	० ८४	० ७९८
१२०/३	० ६०	० ५७	२५०/२/अ/२	० २५	० २३७५
१२१	० ३५	० ३३२५	२५०/२/इ	० ८७	० ८२६५
			२५०/२/क	० ४५	० ४२७५
एकूण . .	१३ ३१	१२ ६४४५	२५०/२/ब	१ ००	० ९५
			२४८/१	० ८४	० ७९८
	सोनेगाव		२४८/२	० ५८	० ५५१
२६४/२/अ/१	० ३७	० ३५१५	२३०/१	१ ७५	१ ६६२५
२६४/२/अ/२	० २०	० १९	२३०/२	१ ८२	१ ७२९
२६४/२/ब/२	० ४४	० ४१८			
२६५/१/अ	० ४०	० ३८			पाउलदवना
२६४/२/ब/१	० ४०	० ३८	५०	१ २१	१ १४९५
२६५/१/ब	० ३२	० ३०४	५१/१	१ २५	१ १८७५
२६९	० १४	० १३३	५१/२	० ६०	० ५७
२६८	० १९	० १८०५			
२७०	० ०३	० ०२८५	एकूण . .	१४ ७१	१३ ९७४५

अनुसूची-चालू			अनुसूची-चालू		
(१)	(२)	(३)	(१)	(२)	(३)
	हे. आर	हे. आर		हे. आर	हे. आर
५२	० ६१	० ५७९५	६८	० ४७	० ४४६५
७४	० ४०	० ३८	६९	० ५०	० ४७५
२१२	० ०८	० ०७६	७७	० ४०	० ३८
२१३	० ४१	० ३८९५	९९/१/अ	० ८८	० ८३६
२१४	० ०४	० ०३८	९९/२/अ	० २४	० २२८
२४६	० ३२	० ३०४	७८/१	१ ४२	१ ३४९
५३/१	० ९०	० ८५५	७९/१	१ ४७	१ ३९६५
५३/२	० ८९	० ८४५५	७९/२	१ ४८	१ ४०६
५३/३	० ९०	० ८५५	७९/३	१ ४८	१ ४०६
५३/४	० ९०	० ८५५	८०/२	२ ०२	१ ९१९
५४/१	१ ३८	१ ३११	८०/३	२ ०२	१ ९१९
५४/२	१ ३८	१ ३११	८०/४	२ ०२	१ ९१९
५५/१	१ ५२	१ ४४४	८१	१ २७	१ २०६५
५५/२	१ ५२	१ ४४४			
७३/१	० ४८	० ४५६	एकूण . .	२१ २४	२० १७८
एकूण . .	११ ७३	११ १४३५	८२	० २०	० १९
५६	१ ०६	१ ००७	८३	० ६२	० ५८९
५७	१ ६४	१ ५५८	८४	० ९६	० ९१२
५८	१ १३	१ ०७३५	८५	० २३	० २१८५
५९	० ३५	० ३३२५	८६	० १८	० १७१
५९	० ३५	० ३३२५	८७	० २७	० २५६५
६२	० ७८	० ७४१	८८	० ४०	० ३८
५५/१	१ ५२	१ ४४४	८९	० ४०	० ३८
५५/२	१ ५२	१ ४४४	९०	० ४३	० ४०८५
७०/१	० ८०	० ७६	९१	२ २७	२ १५६५
७०/२	० ५६	० ५३२	९२	० ४८	० ४५६
७१/१	० ७२	० ६८४	९३	० ४८	० ४५६
७१/२	० ७३	० ६९३५	९४	० २५	० २३७५
७५/१	१ १९	१ १३०५	९५	० २४	० २२८
६१/१/अ	० २०	० १९	९६	० २६	० २४७
६१/२/ब	० ४२	० ३९९	९७/१	० ७२	० ६८४
एकूण . .	१२ ९७	१२ ३२१५	९८	० ५०	० ४७५
६०	० ३६	० ३४२	१०४/१	० २३	० २१८५
६३	१ १५	१ ०९२५	४१६	० ५१	० ४८४५
६४	१ ६७	१ ५८६५	४१७	० ४६	० ४३७
६५	० ४४	० ४१८	४१८	० ०६	० ०५७
६६	१ २०	१ १४	४१९	० ३६	० ३४२
६७	० ७५	० ७१२५	एकूण . .	१० ५१	९ ९८४५

अनुसूची-चालू			अनुसूची-चालू		
(१)	(२)	(३)	(१)	(२)	(३)
	हे. आर	हे. आर		हे. आर	हे. आर
११३	१ ०२	० ९६९	२०७	० ९६	० ९१२
१०६	० २०	० १९	१२३	० ४६	० ४३७
११२	० २५	० २३७५	२०५	० ४०	० ३८
४२१	० २०	० १९	२०४	० ४१	० ३८९५
४२२	० २०	० १९	२०८	१ २४	१ १७८
१०७	० ४३	० ४०८५	१९०	० ०९	० ०८५५
१०८	० ०४	० ०३८	२०३	० ९८	० ९३१
१०९	० २९	० २७५५	१९४	० ४७	० ४४६५
११०	० २०	० १९			
१२८	० १०	० ०९५	एकूण . .	१० ४६	९ ९३७
१२९	० ४७	० ४४६५			
१३०	० २४	० २२८	२०९	० ७९	० ७५०५
१३१	१ १३	१ ०७३५	२१०/१	० ६१	० ५७९५
४२०	० २१	० १९९५	२११	१ १०	१ ०४५
१५०/१	० २९	० २७५५	१९७	० ५४	० ५१३
१५०/२	० २९	० २७५५	१९८	० ४७	० ४४६५
१५२	० ०६	० ०५७	२००	० ४१	० ३८९५
१४९	० २४	० २२८	१९९	० ६१	० ५७९५
१४८	० २१	० १९९५			
१४७	० २५	० २३७५		हरदौली	
१४६	० ३५	० ३३२५	१६४	० ८४	० ७९८
१४५	० ४९	० ४६५५	१६३	० ४०	० ३८
१४४	० ४७	० ४४६५	१६८	० ०९	० ०८५५
१४३	० १६	० १५२	१७०	० २२	० २०९
१४२	० ४८	० ४५६	१७२/२	० ३३	० ३१३५
१४१	० ३२	० ३०४	१७२/१	१ ३८	१ ३११
१४०	० २९	० २७५५	१७२/३	० ४०	० ३८
१३९	० १२	० ११४	१७१	० ३४	० ३२३
१३८	० १२	० ११४	४४५	० ३९	० ३७०५
१३७	० १६	० १५२	१६६	१ ४५	१ ३७७५
४१८	० ०६	० ०५७	१६०	० ८१	० ७६९५
३३६	० ५७	० ५४१५	१४०/१	० १८	० १७१
१२०	० १२	० ११४	१४०/२	० १८	० १७१
			१३९	० १६	० १५२
			१६७	० ५०	० ४७५
एकूण . .	१० ०३	९ ५२८५	एकूण . .	१२ २०	११ ५९
	सोनेगाव				
१९६	१ ६२	१ ५३९			
३०१	० ८२	० ७७९		सोनेगाव	
१९५	० ४०	० ३८	३००	२ ५८	२ ४५१
२०२	१ ०१	० ९५९५	२१३	० ६९	० ६५५५
२०६	१ ६०	१ ५२	२१४	० २३	० २१८५
			२१५/१	० २७	० २५६५

अनुसूची-चालू			अनुसूची-चालू		
(१)	(२)	(३)	(१)	(२)	(३)
	हे. आर	हे. आर		हे. आर	हे. आर
२१६	० ४४	० ४१८	१५५	० ५२	० ४९४
२१७	० ४६	० ४३७	१५६	१ २५	१ १८७५
२१८	० २३	० २१८५	१४३	० १६	० १५२
	हरदौली		१३७/१	१ ११	१ ०५४५
१५८	० ३३	० ३१३५	एकूण . .	१३ ९५	१३ २५२५
१५९	० ६५	० ६१७५			
१६०	० ८१	० ७६९५	सोनेगाव		
१६१	० ४९	० ४६५५	२२९/१	० ४०	० ३८
१६२/१	० ५४	० ५१३	२२९/२	० ४०	० ३८
१६२/२	० ५२	० ४९४	२२९/३	० ४०	० ३८
१६२/३	० ५३	० ५०३५	२३०/१	१ ७५	१ ६६२५
१६२/४	० ६०	० ५७	२२७	० ४०	० ३८
१६९	० ०३	० ०२८५	२३७	० ५४	० ५१३
१६५/१	० २०	० १९	२३६	० २५	० २३७५
४५४	० ४०	० ३८	२३५	० ०९	० ०८५५
१४२	० ७८	० ७४१	२३४	० ४५	० ४२७५
१५७	१ १०	१ ०४५	२३२	१ १८	१ १२१
	एकूण . .	११ ८८	२३१/२	० ४८	० ४५६
	सोनेगाव		३२३	० २०	० १९
२२०	० ६०	० ५७	३२४	० २१	० १९९५
२२१	० ८०	० ७६	३२५	० २०	० १९
२२२	१ २७	१ २०६५	३२७	० १३	० १२३५
२२३	१ ६८	१ ५९६	३२८	० २१	० १९९५
२२४	० ७०	० ६६५	३२९	० ०५	० ०४७५
२२५/१	० ५३	० ५०३५	३३०	० ०७	० ०६६५
२२५/२	० ५०	० ४७५	एकूण . .	७ ४१	७ ०३९५
२२६	० ४०	० ३८			
२२७	० ४०	० ३८	सोनेगाव		
	हरदौली		२२८/१	० २५	० २३७५
१४४	० ४०	० ३८	२३९	० ३५	० ३३२५
१४५	० ६९	० ६५५५	२४०	० ३३	० ३१३५
१४६	० ७३	० ६९३५	२४१	० ३३	० ३१३५
१४७	० १७	० १६१५	२४२	१ ००	० ९५
१४८	० १७	० १६१५	२४३	० ५०	० ४७५
१४९	० १७	० १६१५	२४४	० ७३	० ६९३५
१५२/१	० ३४	० ३२३	२४५	० ४५	० ४२७५
१५२/२	० ३४	० ३२३	२४७	० ६०	० ५७
१५३	० ५०	० ४७५	२५२	० २५	० २३७५
१५४	० ५२	० ४९४	तई (बुज)		
			५०४	० ४८	० ४५६
			३२०	१ ६८	१ ५९६

अनुसूची-चालू			अनुसूची-चालू		
(१)	(२)	(३)	(१)	(२)	(३)
	हे. आर	हे. आर		हे. आर	हे. आर
३२१/१	१ २०	१ १४	१२२/१	० ५०	० ४७५
३२२	० ६८	० ६४६	२९९	० २८	० २६६
३१०	० ५०	० ४७५	२९५	० ७४	० ७०३
३११	० ५०	० ४७५	२९७	० २४	२२ ८
३१२	० ४९	० ४६५५	५०४	० ४८	० ४५६
३१३	१ २५	१ १८७५	३०५	१ ६८	१ ५९६
३३१/१	० ५८	० ५५१			
३३२	१ ३५	१ २८२५	एकूण . .	३१ ९८	३० ३८१
३३४	० ४५	० ४२७५			
३३३	० ५१	० ४८४५			
३०९	१ ०९	१ ०३५५			
३०८	० २०	० १९			
एकूण . .	१५ ७५	१४ ९६२५	२९/१	० ६९	० ६५५५
३१९	० ८१	० ७६९५	९८	० ५०	० ४७५
३१८	० ८६	० ८१७	११२	० २५	० २३७५
३१७	० ५६	० ५३२	११३	१ ०२	० ९६९
३१६	१ ३७	१ ३०१५	११४	१ १४	१०८ ३
३१५/१	१ ११	१ ०५४५	११५	० ०६	० ०५७
३१४/१	० ४७	० ४४६५	११६	० ०७	० ०६६५
३२०	१ ६८	१ ५९६	पाउलदवना		
३००	० ३६	० ३४२	११७	० ८०	० ७६
३०१	० ४९	० ४६५५	११८	० १६	० १५२
३१३	१ २५	१ १८७५	१२३	० ४०	० ३८
४७९	१ २५	१ १८७५	१२४	१ २४	१ १७८
३०७	१ ४७	१ ३९६५	१२५	० ७२	० ६८४
३०२	० ८४	० ७९८	१२६	० १०	० ०९५
३०३	० ५९	० ५६०५	१२७	० १०	० ०९५
३०४	१ ४३	१ ३५८५	१३१	१ १३	१ ०७३५
३०६	१ १४	१ ०८३	२९२	१ २७	१ २०६५
एकूण . .	१५ ६८	१४ ८९६	२९२	० १९	० १८०५
पाउलदवना			४९३	० ४९	० ४६५५
१००/१	० ३९	० ३७०५	२९१/१	० १९	० १८०५
१०१/१	० ९१	० ८६४५	२९६/२	० ४५	० ४२७५
१०३/१/अ	० ६६	० ६२७	२९५	० ७४	० ७०३
१०५/१/अ	० ७९	० ७५०५	२९७	० २४	० २२८
१०५/२/अ	० ४५	० ४२७५	२९६/१	० ४५	० ४२७५
१०२/१	० ५१	० ४८४५	२९६/२	० ४५	० ४२७५
११९	० १३	० १२३५	२९४	० २९	० २७५५
१२०	० १२	० ११४	३०३	० २६	० २४७
तई (बुज)			पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .		
१२१	० ११	० १०४५	१२६ २६	११९ ९४७	
१०४/१	० २३	० २१८५			

BY EXECUTIVE ENGINEER

Notification-III

No. -PB-1-166-GLC-AB-2019.—

Therefore, I, Pravin Yuvraj Zoad, The executive Engineer, Gosikhurd Left Bank Canal Division, Wahi (Pauni) hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and system of supply of Water Users Association shall by binding on all the holders and occupiers of the lands under Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by this notification or part thereof, may within thirty (30) days from the date of publication of this notification in the *Official Gazette*, file an appeal before Superintending Engineer, Gosikhurd Lift Irrigation Circle, Ambadi (Bhandara).

SCHEDULE

Name of Irrigation Project : Gosikhurd Left Bank Canal, Wahi (Pavani), Tal. Pavani, Distt. Bhandara.

Name of WUA : Proposed WUA

Gat No.	C.C.A.	I.C.A.
---------	--------	--------

(1)
(2)
(3)

H. A. H. A.

Sonegaon

349	0 60	0 57
301	0 82	0 779
302/1	0 55	0 5225
302/2	0 42	0 399
303	0 42	0 399
304	0 28	0 266

Sonegaon

305	0 26	0 247
306	0 50	0 475
308	0 28	0 266

(1)

(2)
H.A.

(3)
H. A.

309	0 37	0 3515
310	0 40	0 38
311	0 66	0 627

Ghodezari

111/1	0 41	0 3895
111/2	0 40	0 38
112	0 54	0 513
108	1 68	1 596
105	0 26	0 247
109	0 24	0 228
110	0 56	0 532

Total . .	9 65	9 1675
-----------	------	--------

Sonegaon

294	0 49	0 4655
295	0 42	0 399
296	2 47	2 3465
297/2	0 53	0 5035
297/1	0 53	0 5035
300	2 58	2 451
304	0 28	0 266
303	0 42	0 399
305	0 26	0 247
313/1	0 32	0 304
313/2	1 60	1 52
313/3	2 00	1 90
313/4	1 20	1 14
282	0 42	0 399
197	0 54	0 513
289	0 20	0 19
290	0 45	0 4275
291	1 07	1 0165
292	0 09	0 0855
293	0 70	0 665

Ghodezari

113	1 72	1 634
115	0 07	0 0665

Total . .	18 36	17 442
-----------	-------	--------

Sonegaon

273	0 17	0 1615
275	0 05	0 0475
276	0 14	0 133
277	0 13	0 1235

SCHEDULE—Contd.		
(1)	(2)	(3)
	H. A.	H. A.
274	0 09	0 0855
278	0 14	0 133
279	0 58	0 551
280	0 89	0 8455
281	0 40	0 38
283	0 52	0 494
284	1 21	1 1495
287	0 20	0 19
286	0 66	0 627
288/1	0 13	0 1235
288/2	0 21	0 1995
289	0 20	0 19
298	0 79	0 7505
299	0 49	0 4655
218	0 23	0 2185
219	1 60	1 52
266	1 70	1 615
267	0 79	0 7505
	Ghodezari	
120/1	0 60	0 57
120/2	0 44	0 418
120/3	0 60	0 57
121	0 35	0 3325
Total . .	13 31	12 6445
	Sonegaon	
264/2/A/1	0 37	0 3515
264/2/A/2	0 20	0 19
264/2/B/2	0 44	0 418
265/1/A	0 40	0 38
264/2/B/1	0 40	0 38
265/1/B	0 32	0 304
269	0 14	0 133
268	0 19	0 1805
270	0 03	0 0285
271	0 14	0 133
219	1 60	1 52
251	0 45	0 4275
252	0 25	0 2375
253	0 43	0 4085
259/1	0 69	0 6555
259/3	0 29	0 2755
264/1	0 65	0 6175
259/2	0 40	0 38
	Ghodezari	
119	0 90	0 855
120/1	0 60	0 57
120/2	0 44	0 418
120/3	0 60	0 57
123	0 27	0 2565
Total . .	10 20	9 69

SCHEDULE—Contd.		
(1)	(2)	(3)
	H. A.	H. A.
Sonegaon		
214	0 23	0 2185
247	0 60	0 57
249	0 26	0 247
257	0 82	0 779
258	0 74	0 703
260	0 40	0 38
250/1	0 20	0 19
250/2/A/1	0 84	0 798
250/2/A/2	0 25	0 2375
250/2/E	0 87	0 8265
250/2/C	0 45	0 4275
250/2/B	1 00	0 95
248/1	0 84	0 798
248/2	0 58	0 551
230/1	1 75	1 6625
230/2	1 82	1 729
Pawaldawana		
50	1 21	1 1495
51/1	1 25	1 1875
51/2	0 60	0 57
Total . .	14 71	13 9745
52	0 61	0 5795
74	0 40	0 38
212	0 08	0 076
213	0 41	0 3895
214	0 04	0 038
246	0 32	0 304
53/1	0 90	0 855
53/2	0 89	0 8455
53/3	0 90	0 855
53/4	0 90	0 855
54/1	1 38	1 311
54/2	1 38	1 311
55/1	1 52	1 444
55/2	1 52	1 444
73/1	0 48	0 456
Total . .	11 73	11 1435
56	1 06	1 007
57	1 64	1 558
58	1 13	1 0735
59	0 35	0 3325
59	0 35	0 3325
62	0 78	0 741
55/1	1 52	1 444
55/2	1 52	1 444
70/1	0 80	0 76
70/2	0 56	0 532

SCHEDULE—Contd.

(1)	(2) H. A.	(3) H. A.
71/1	0 72	0 684
71/2	0 73	0 6935
75/1	1 19	1 1305
61/1/A	0 20	0 19
61/1/B	0 42	0 399
Total . .	12 97	12 3215
60	0 36	0 342
63	1 15	1 0925
64	1 67	1 5865
65	0 44	0 418
66	1 20	1 14
67	0 75	0 7125
68	0 47	0 4465
69	0 50	0 475
77	0 40	0 38
99/1/A	0 88	0 836
99/2/A	0 24	0 228
78/1	1 42	1 349
79/1	1 47	1 3965
79/2	1 48	1 406
79/3	1 48	1 406
80/2	2 02	1 919
80/3	2 02	1 919
80/4	2 02	1 919
81	1 27	1 2065
Total . .	21 24	20 178
82	0 20	0 19
83	0 62	0 589
84	0 96	0 912
85	0 23	0 2185
86	0 18	0 171
87	0 27	0 2565
88	0 40	0 38
89	0 40	0 38
90	0 43	0 4085
91	2 27	2 1565
92	0 48	0 456
93	0 48	0 456
94	0 25	0 2375
95	0 24	0 228
96	0 26	0 247
97/1	0 72	0 684
98	0 50	0 475
104/1	0 23	0 2185
416	0 51	0 4845
417	0 46	0 437
418	0 06	0 057
419	0 36	0 342
Total . .	10 51	9 9845

SCHEDULE—Contd.

(1)	(2) H. A.	(3) H. A.
113	1 02	0 969
106	0 20	0 19
112	0 25	0 2375
421	0 20	0 19
422	0 20	0 19
107	0 43	0 4085
108	0 04	0 038
109	0 29	0 2755
110	0 20	0 19
128	0 10	0 095
129	0 47	0 4465
130	0 24	0 228
131	1 13	1 0735
420	0 21	0 1995
150/1	0 29	0 2755
150/2	0 29	0 2755
152	0 06	0 057
149	0 24	0 228
148	0 21	0 1995
147	0 25	0 2375
146	0 35	0 3325
145	0 49	0 4655
144	0 47	0 4465
143	0 16	0 152
142	0 48	0 456
141	0 32	0 304
140	0 29	0 2755
139	0 12	0 114
138	0 12	0 114
137	0 16	0 152
418	0 06	0 057
336	0 57	0 5415
120	0 12	0 114
Total . .	10 03	9 5285
Sonegaon		
196	1 62	1 539
301	0 82	0 779
195	0 40	0 38
202	1 01	0 9595
206	1 60	1 52
207	0 96	0 912
123	0 46	0 437
205	0 40	0 38
204	0 41	0 3895
208	1 24	1 178
190	0 09	0 0855
203	0 98	0 931
194	0 47	0 4465
Total . .	10 46	9 937

SCHEDULE—Contd.			SCHEDULE—Contd.		
(1)	(2)	(3)	(1)	(2)	(3)
	H. A.	H. A.		H. A.	H. A.
209	0 79	0 7505			Sonegaon
210/1	0 61	0 5795	220	0 60	0 57
211	1 10	1 045	221	0 80	0 76
197	0 54	0 513	222	1 27	1 2065
198	0 47	0 4465	223	1 68	1 596
200	0 41	0 3895	224	0 70	0 665
199	0 61	0 5795	225/1	0 53	0 5035
		Hardoli	225/2	0 50	0 475
164	0 84	0 798	226	0 40	0 38
163	0 40	0 38	227	0 40	0 38
168	0 09	0 0855			Hardoli
170	0 22	0 209	144	0 40	0 38
172/2	0 33	0 3135	145	0 69	0 6555
172/1	1 38	1 311	146	0 73	0 6935
172/3	0 40	0 38	147	0 17	0 1615
171	0 34	0 323	148	0 17	0 1615
445	0 39	0 3705	149	0 17	0 1615
166	1 45	1 3775	152/1	0 34	0 323
160	0 81	0 7695	152/2	0 34	0 323
140/1	0 18	0 171	153	0 50	0 475
140/2	0 18	0 171	154	0 52	0 494
139	0 16	0 152	155	0 52	0 494
167	0 50	0 475	156	1 25	1 1875
Total . .	12 20	11 59	143	0 16	0 152
			137/1	1 11	1 0545
		Sonegaon	Total . .	13 95	13 2525
300	2 58	2 451			Sonegaon
213	0 69	0 6555	229/1	0 40	0 38
214	0 23	0 2185	229/2	0 40	0 38
215/1	0 27	0 2565	229/3	0 40	0 38
216	0 44	0 418	230/1	1 75	1 6625
217	0 46	0 437	227	0 40	0 38
218	0 23	0 2185	237	0 54	0 513
		Hardoli	236	0 25	0 2375
158	0 33	0 3135	235	0 09	0 0855
159	0 65	0 6175	234	0 45	0 4275
160	0 81	0 7695	232	1 18	1 121
161	0 49	0 4655	231/2	0 48	0 456
162/1	0 54	0 513			Tai (Khurd)
162/2	0 52	0 494	323	0 20	0 19
162/3	0 53	0 5035	324	0 21	0 1995
162/4	0 60	0 57	325	0 20	0 19
169	0 03	0 0285	327	0 13	0 1235
165/1	0 20	0 19	328	0 21	0 1995
454	0 40	0 38	329	0 05	0 0475
142	0 78	0 741	330	0 07	0 0665
157	1 10	1 045			
Total . .	11 88	11 286	Total . .	7 41	7 0395

SCHEDULE—Contd.		
(1)	(2)	(3)
	H. A.	H. A.
	Sonegaon	
228/1	0 25	0 2375
239	0 35	0 3325
240	0 33	0 3135
241	0 33	0 3135
242	1 00	0 95
243	0 50	0 475
244	0 73	0 6935
245	0 45	0 4275
247	0 60	0 57
252	0 25	0 2375
	Tai (Bk.)	
504	0 48	0 456
320	1 68	1 596
321/1	1 20	1 14
322	0 68	0 646
310	0 50	0 475
311	0 50	0 475
312	0 49	0 4655
313	1 25	1 1875
331/1	0 58	0 551
332	1 35	1 2825
334	0 45	0 4275
333	0 51	0 4845
309	1 09	1 0355
308	0 20	0 19
	Total . . 15 75	14 9625
319	0 81	0 7695
318	0 86	0 817
317	0 56	0 532
316	1 37	1 3015
315/1	1 11	1 0545
314/1	0 47	0 4465
320	1 68	1 596
300	0 36	0 342
301	0 49	0 4655
313	1 25	1 1875
479	1 25	1 1875
307	1 47	1 3965
302	0 84	0 798
303	0 59	0 5605
304	1 43	1 3585
306	1 14	1 083
	Total . . 15 68	14 896
	Pawaldawana	
100/1	0 39	0 3705
101/1	0 91	0 8645
103/1/A	0 66	0 627
105/1/A	0 79	0 7505

SCHEDULE—Contd.		
(1)	(2)	(3)
	H. A.	H. A.
105/2/A	0 45	0 4275
102/1	0 51	0 4845
119	0 13	0 1235
120	0 12	0 114
121	0 11	0 1045
104/1	0 23	0 2185
122/1	0 50	0 475
	Tai (Khurd)	
299	0 28	0 266
295	0 74	0 703
297	0 24	22 80
504	0 48	0 456
305	1 68	1 596
	Total . . 31 98	30 381
	Pawaldawana	
29/1	0 69	0 6555
98	0 50	0 475
112	0 25	0 2375
113	1 02	0 969
114	1 14	108 30
115	0 06	0 057
116	0 07	0 0665
117	0 80	0 76
118	0 16	0 152
123	0 40	0 38
124	1 24	1 178
125	0 72	0 684
126	0 10	0 095
127	0 10	0 095
131	1 13	1 0735
292	1 27	1 2065
	Tai (Khurd)	
292	0 19	0 1805
493	0 49	0 4655
291/1	0 19	0 1805
296/2	0 45	0 4275
295	0 74	0 703
297	0 24	0 228
296/1	0 45	0 4275
296/2	0 45	0 4275
294	0 29	0 2755
303	0 26	0 247
	Total Area of WUA . . 126 26	119 947

Wahi (Pauni) :
Dated the 22nd January 2019.

PRAVIN YUVRAJ ZOAD,
Executive Engineer,
Gosikhurd Left Bank Canal Division,
Wahi (Pauni).

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
		हे. आर भेंडारा	हे. आर			हे. आर	हे. आर
	८५/१	० ०८	० ०८	वडेगाव उप लघु-	१९६/१/१	० १०	० ०९
	८५/७	० ०८	० ०८	कालवा-१-अ	१९६/२	० १२	० ११
	१००	० ०८	० ०८	२५५५ मी.	१९५	० ६७	० ६४
	८६/१	० ६५	० ६२		१९४/१	० १३	० १३
	८६/२	० ३३	० ३१		१९४/२/अ	० ०४	० ०४
	८६/३	० ३३	० ३१		९१/१	० ९८	० ९३
	८६/४	० ३३	० ३१		९२/१	० ६७	० ६४
	८७/१	० ७४	० ७०		१०७	१ ०६	१ ०१
	८७/२	० ८४	० ८०		१०८/२	० २३	० २२
	८७/३	० ८४	० ८०		१११	० ४०	० ३८
					११०	० ३५	० ३३
	एकूण . .	४ २९	४ ०८		१०९	० ३५	० ३३
					११५	० ३६	० ३४
	९०/१अ	० ३४	० ३३				
	९०/२	० ४८	० ४६		एकूण . .	५ ४६	५ १९
	९२/१	० ४५	० ४३				
	९३/१	० ५६	० ५३		१९१	० ३६	० ३४
	८८	१ ०७	१ ०२		१९२	० १२	० १२
	८९	१ ७९	१ ७०		१९०	० ६६	० ६२
					१८९	१ ०२	० ९७
	एकूण . .	४ ६९	४ ४६		१८८	१ २२	१ १६
	७१/१	२ १६	२ ०५		१७१	० ३६	० ३४
	६८	१ १३	१ ०७		११६	० ४२	० ४०
	६७	० ३२	० ३०		११७/१	० २७	० २६
	६६	० ८३	० ७९		११७/२	० १५	० १४
	६९	० १८	० १७		१६८	२ १४	२ ०३
	६५	० ८३	० ७९		१६९	० ३६	० ३४
	६०	१ ४२	१ ३५		१७०	० ३०	० २९
	५९	० ४१	० ३९		१७२	० ३४	० ३२
	१९८/१	० २७	० २६		१७३	० ३४	० ३२
	२०२	० ३८	० ३६				
	२१३	० ३५	० ३३		एकूण . .	८ ०६	७ ६६
	२१२	० २९	० २७				
	२१५/१/अ	० २६	० २४		१८६	० ५१	० ४८
	२१५/१/ब	० १२	० १२		१८५	० ४८	० ४६
	२१५/२/अ	० २५	० २४		१८४/१	० ५२	० ५०
	२१५/२/ब	० १३	० १३		१८४/२	० ९८	० ९३
	२१७	० ४५	० ४३		१८४/३	० ९५	० ९०
	२१८	० २२	० २१		१८२	२ ३२	२ २०
	२१९	० ४६	० ४४		२४१	० २९	० २७
	२२०	० ६८	० ६५		२४२	० २७	० २५
					१८१	० २७	० २५
	एकूण . .	११ १४	१० ५८				

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
		हे. आर	हे. आर			हे. आर	हे. आर
	१८०	० ३८	० ३६		१२५-२	० ४८	० ४६
	१७९	० ३४	० ३२		१२६	० ६०	० ५७
	१७८	० ३३	० ३२		१२७-१	० ८१	० ७७
	१७७	० ३४	० ३२		१२७-२	० ३०	० २९
	१७६	० ४०	० ३८		४६	० ३६	० ३४
	१६७	० २४	० २३		१२९	० २२	० २१
	१६६/१	० ४९	० ४७				
	१६६/२	० ४४	० ४२		एकूण . .	११ ३३	१० ७६
	१६६/३	० ३८	० ३६				
	१६६/४	० २९	० २७		३८	० १०	० १०
	१७५	० ३२	० ३१		१३१	० २२	० २१
	१७४	० ३२	० ३१		१३०	० १६	० १५
					१३२	० २०	० १९
	एकूण . .	१० ८६	१० ३१		१३७	० ०९	० ०९
					१३३	० ६०	० ५७
वडेगाव उप लघु-	९९/१	० १५	० १४		१३४	१ ३६	१ २९
कालवा-२-अ	१००	० १०	० १०		१३५	० २०	० १९
३०८० मी.	१०१	० २८	० २७		१३६-१	० २०	० १९
	१०२/१	० ३८	० ३६		१३६-२	० २०	० १९
	१०२/२	० ३८	० ३६		१३८	० ०९	० ०९
	१०४	० १०	० १०		१३१	० २२	० २१
	१०५	१ ०४	० ९९		१४०	० ०९	० ०९
	१०६	१ ०२	० ९७		१४९	० ००	० ००
	११३/१	० ६२	० ५९		१४७	० ११	० १०
	११३/२	० ३८	० ३६		१४६	० १०	० १०
	११४/१	० ४९	० ४७		१४५	० १३	० १२
	११४/२	० ४८	० ४६		१४४	० ४०	० ३८
	११८	१ २७	१ २१		१४३	० ४०	० ३८
	११९	१ २७	१ २१		२७	१ २२	१ १५
	एकूण . .	७ ९६	७ ५६		एकूण . .	६ ०९	५ ७८
	१२१	४ ००	३ ८०		४८-१	१ ०५	१ ००
	१२३	० ७०	० ६७		४९	१ २३	१ १७
	३८	० १०	० १०		५०	२ २५	२ १४
	३७	० ३३	० ३१		५५-१	० ३८	० ३६
	१२८	१ ६०	१ ५२		५५-२	० ४०	० ३८
	१२३	० ७०	० ६७		५६-१	० ७५	० ७१
	१२४-१	० २५	० २४		५६-२	० ४०	० ३८
	१२४-२	० २०	० १९		५६-३	० ९०	० ८६
	१२४-३	० २०	० १९		५६-४	० ४०	० ३८
	१२५-१	० ४८	० ४६		५२	० ६४	० ६१

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
		हे. आर	हे. आर			हे. आर	हे. आर
५३		० २०	० १९	वडेगाव उप लघु-	४२१	१ ३६	१ २९
५४		० २०	० १९	कालवा-३ @	४२२-१	१ ७७	१ ६८
५१		० ५६	० ५३	४५५० मी.	४२२-२	१ ७७	१ ६८
४५		० १८	० १७		२४२	० २८	० २७
४२		० १८	० १७		४२३	० ०८	० ०८
४३		० १८	० १७		४१९	० ३२	० ३०
४४		० १८	० १७		४१८	० ३१	० २९
४५		० १८	० १७		४१४	२ १८	२ ०७
४६		० ३६	० ३४		४१७	० ४६	० ४४
४७		१ ४७	१ ४०		४२०	१ ०६	१ ०१
					४१५	० ६४	० ६१
	एकूण . .	१२ ०९	११ ४९		४१६	० ८१	० ७७
					४१२	० ५६	० ५३
३९		० २२	० २०				
३७		० ६६	० ६३		एकूण . .	११ ६०	११ ०२
३८		० २०	० १९				
३५		० ४८	० ४६		४०९-१	० १६	० १६
३४		० ५४	० ५१		४०९-२	० ०८	० ०८
२९		० ४९	० ४७		४०९-३	० ०८	० ०८
३०		० ८१	० ७७		४०२	० २०	० १९
३२		० ३७	० ३५		४०७	० ४४	० ४१
३३		१ ०८	१ ०३		३९९-१	० ३०	० २८
५८		१ ९३	१ ८३		३९९-२	० २९	० २७
५७		० ९०	० ८६		३९९-३	० २९	० २७
					३९९-४	० ५९	० ५६
	एकूण . .	७ ६८	७ २९		३९२	० १५	० १४
					३९६	० ८१	० ७७
२७		२ ४३	२ ३१		३९५	० ८२	० ७८
१५		० २२	० २१		३९४-१	० २१	० २०
१६		१ ५५	१ ४७		३९४-२	० २१	० १९
१९		१ ४६	१ ३९				
२०		१ ५८	१ ५०		एकूण . .	४ ६१	४ ३८
२४		१ ४०	१ ३३				
२२		० ४६	० ४४		४०९-१	० २५	० २३
२३		० ४५	० ४३		४०९-२	० १२	० ११
३१-१		० ३८	० ३६		४०९-३	० १२	० ११
३१-२		० ३७	० ३५		४०२	० २०	० १९
१७-१		० ३७	० ३५		४०७	० ४४	० ४१
१७-२		० ३६	० ३४		४११	० ६०	० ५७
					४०८	० ८७	० ८३
	एकूण . .	११ ०३	१० ४८		४०६	० २९	० २८
					४०५	० १२	० ११

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
		हे. आर	हे. आर			हे. आर	हे. आर
	४०३	१ ०६	१ ०१		२२४	० २०	० १९
	४००	१ ७१	१ ६२		२२५	० २०	० १९
	३९२	० १५	० १४		२२६	० २०	० १९
					२२७	० ६४	० ६१
	एकूण . .	५ ९२	५ ६२		२२८	० ४८	० ४६
					एकूण . .	३ ६४	३ ४६
	३८५	० ४३	० ४१		३३२	० २३	० २२
	३८४	० ४३	० ४१		७३-२	१ १५	१ ०९
	३८६	० ६०	० ५७		७३-३	१ १५	१ ०९
	३८७	० ४६	० ४४		७३-४	१ १६	१ १०
	३६८	० १४	० १३		५६	० ८१	० ७७
	३९०	० ४०	० ३८		७१-१	० १३	० १२
	३८९	० २३	० २२		७०-१	० १८	० १७
	३९७	० ४०	० ३८		६९-१	० २२	० २१
	एकूण . .	३ ०९	२ ९४		६८-१	० ३४	० ३२
					६७-१	० ८१	० ७७
		वडेगाव			२०५	० ६२	० ५९
वडेगाव मायनर	१७/१	० २९	० २८		२०६	० ५९	० ५६
	१६/१	० ४९	० ४७		२०३-१	० ८२	० ७८
	१६/२	० ५०	० ४८		२०३-२	० ८२	० ७८
	२५४	० २६	० २५		२०३-३	० ८२	० ७८
	२५३	० ४३	० ४१		२०७	२ ८४	२ ७०
	२५०	० २३	० २२		७४-१	० ७३	० ६९
	२५६	० ३२	० ३०		८२-१	० ३४	० ३२
	२५७	० २३	० २२		३३१	० ५०	० ४८
	२५८	० २८	० २७		७२-१	० २२	० २१
	२५९	० ४०	० ३८		२२१	० ११	० १०
	२६०	१ ९९	१ ८९				
	२६१	१ ७६	१ ६७		एकूण . .	१४ ५७	१३ ८४
	२५/१	० ४१	० ३९				
	२५/२	० ४०	० ३८		२४२	० ३७	० ३५
	२४	० २०	० १९		२४३-१	१ १३	१ ०७
	२३	० ४०	० ३८		२४३-२	१ १३	१ ०७
	१५	६ ६३	६ ३०		२४९	१ २२	१ १६
	एकूण . .	१५ २२	१४ ४६		२५१	० २३	० २२
					२५२	१ ९०	१ ८१
					२४८	० ४९	० ४७
वडेगाव उपलघु	२४२	० ३७	० ३५		२४७	० ४९	० ४७
कालवा-३ @	२२२-१	० ६७	० ६५		२४६	० ४९	० ४७
४५५० मी.	२२२-२	० ६७	० ६४		२३६-१	० ८८	० ८४
	२२३	० २१	० २०		२३६-२	१ २०	१ १४

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
		हे. आर	हे. आर			हे. आर	हे. आर
						जुनोना	
२६४	० ४०	० ३८		१२०	१ ३४	१ २७	
२३५	० ४०	० ३८		११९	० ९३	० ८८	
२३७	० ४०	० ३८		११८	१ ०६	१ ०१	
२३८	० ४०	० ३८		१८७	० २४	० २३	
२४५	० ४०	० ३८		११४	० ००	० ००	
२४४	० ६८	० ६५		११५	१ ३६	१ २९	
२४०	० ५०	० ४८		११३-१	० ७३	० ६९	
२३९	० ५०	० ४८		११३-२	० ७३	० ६९	
२३३-१	० २०	० १९		११२-१	० ५७	० ५४	
२३३-२	० ८४	० ८०		११२-२	० ५७	० ५४	
२३४	० ४१	० ३९		१०८	० २७	० २६	
२२६	० २०	० १९		१०७	० २०	० १९	
				१०४	१ २४	१ १८	
एकूण . .	१४ ८६	१४ १२		१०२	० ६४	० ६१	
२६९	१ १७	१ ११		१०६	० २१	० २०	
२७०	० ५५	० ५२		१०९	० १९	० १८	
२७१	० ६०	० ५७		११६	१ ०६	१ ०१	
२७७	० ४५	० ४३		१२१	० ४०	० ३८	
२७८	० ४९	० ४७		३८४	० १८	० १७	
२८०	० ६१	० ५८		३८५	० २०	० १९	
२८१-१	० ७७	० ७३					
२८१-२	० ३०	० २९		एकूण . .	१२ १२	११ ५१	
२८१-३	० ४०	० ३८					
				१२७	० ८१	० ७७	
एकूण . .	५ ३४	५ ०७		१२२-१	० ४१	० ३९	
२२९	० ७६	० ७२		१२२-२	० ४०	० ३८	
२३०	० ५०	० ४८		१२३	० ४७	० ४५	
२३१	० ४०	० ३८		१२६	० ७६	० ७२	
२३२	० ४४	० ४२		१२४	० ४०	० ३८	
२६६	० ७१	० ६७		१२५	० ६८	० ६५	
२६७	० ७२	० ६८		१११	० ४०	० ३८	
२६८	० ८२	० ७८		११०	० ३४	० ३२	
२७२	० ७८	० ७४		१०५	० ३०	० २९	
२६५	० ०३	० ०३		१०३	० ८०	० ७६	
२८३	० ७४	० ७०		२७९	० ८१	० ७७	
२८२	० ५५	० ५२		२८२	० ८७	० ८३	
२७३	० ६८	० ६५		२८१	० ९०	० ८६	
२६९	० ५९	० ५६		२८०	० ९४	० ८९	
२२८	० ०८	० ०८		२७७	० ५८	० ५५	
				२७८	० ५८	० ५५	
एकूण . .	७ ८०	७ ४१		१३०	० ११	० १०	
				१३१	० ०९	० ०९	
				एकूण . .	१० ६५	१० ११	

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
		हे. आर	हे. आर			हे. आर	हे. आर
१३०		० ९५	० ९१	३०२		१ १२	१ ०६
१३१		० ८२	० ७८	३०६-१		० ७४	० ७०
१३२-१		२ ८४	२ ७०	३०६-२		० ७४	० ७०
१३२-२		० ८१	० ७७	३०७-१		१ ०६	१ ०१
१३४		० ९८	० ९३	३०७-२		१ ०५	१ ००
१३३		० ९८	० ९३	३०७-३		१ ०५	१ ००
				३०८		१ ३६	१ २९
	एकूण . .	७ ३८	७ ०१		एकूण . .	७ १२	६ ७६
२९२-१		१ २०	१ १४				
२९२-२		० ४०	० ३८				
२९४		१ ०५	१ ००				
२९३		० ९५	० ९०				
२९७		० ८१	० ७७				
२९८		० ०४	० ०४				
२९५-१		० २३	० २१				
२९५-२		० ४४	० ४१				
२९६-१		० ४०	० ३८				
२९६-२		० ४०	० ३८				
	एकूण . .	५ ९१	५ ६१				
२८३		० ४०	० ३८				
२८४		० २०	० १९				
२८५		० ६७	० ६४				
२८८		२ २०	२ ०९				
२८०		० ९४	० ८९				
२८७		० ५३	० ५०				
२८९		१ ६४	१ ५६				
२९०		१ ०१	० ९६				
३९५		० ८७	० ८३				
२९१		१ ८२	१ ७३				
२९५-१		० २३	० २१				
२९५-२		० ४४	० ४१				
२९२-१		० ३०	० २९				
२९२-२		० १०	० १०				
	एकूण . .	१० ६८	९ ६४				

वाही (पवनी) :
दिनांक २२ जानेवारी २०१९.

प्रविण वाय झोड,
कार्यकारी अभियंता,
गोसीखुर्द डावा कालवा विभाग,
वाही (पवनी).

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७९.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.

NOTIFICATION-III

No.166-GLC-AB-2019.—

Whereas, it has been decided to delineate Area of Operation of Water User's Association (WUA's) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005, I, Pravin Yuvraj Zoad, the Executive Engineer, Gosikhurd Left Bank Canal Division, Wahi (Pauni) hereby, delineate Area of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of Mokhara, Wadegaon, Junona and Bhendara Grampanchayat, Pauni Tahasil Office and Gosikhurd Left Bank Canal Division Wahi (Pauni);

Now, Therefore I, Pravin Yuvraj Zoad, Executive Engineer, Gosikhurd Left Bank Canal Division, Wahi (Pauni) hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by this notification or part there of, may within 30 days from the date of publication of the notification in the *Official Gazette*, file an appeal before Superintending Engineer, Gosikhurd Lift Irrigation circle, Ambadi (Bhandara).

SCHEDULE

Name of Irrigation Project—Gosikhurd Project

Tal. Pauni, Dist. Bhandara.

Name of Canal	Gut No.	C.C.A.	I.C.A.
(1)	(2)	(3)	(4)
		H. A.	H. A.
		Mokhada	
Wadegaon	197	0 56	0 53
Minor	230	0 27	0 26
	229	0 27	0 26
	228	0 27	0 26
	227	0 74	0 70
	226	0 68	0 65
	233	0 66	0 63
	237/1	0 33	0 31
	237/2	0 60	0 57
	238	0 60	0 57
	239	0 30	0 29
	244	0 23	0 22
	245	0 30	0 29
	247	0 59	0 56
	243	0 28	0 27
	240	0 29	0 28
	241	0 60	0 57
	222	0 65	0 62
	242	0 93	0 88
	220	2 52	2 40
	251	0 32	0 30
	Total	11 99	11 39
	231	0 62	0 59
	232	0 38	0 36
	234/1	0 39	0 37
	234/2	0 71	0 67
	235	1 37	1 30
	236	1 43	1 36
	Total	4 90	4 66
	15	0 58	0 55
	16	0 25	0 24
	17	0 25	0 24
	13	0 20	0 19
	14	0 21	0 20
	12	0 11	0 10
	11	0 12	0 11
	22	0 20	0 19
	23	0 17	0 16
	10	2 22	2 11

SCHEDULE--Contd.

(1)	(2)	(3)	(4)
		H. A.	H. A.
	28	1 19	1 13
	32	1 16	1 10
	9	0 61	0 58
	8	0 30	0 29
	7/1	0 33	0 31
	7/2	0 44	0 42
	7/3	0 44	0 42
	7/4	0 44	0 42
	33	1 46	1 39
	Total	10 68	10 14
		Bhendara	
	85/1	0 08	0 08
	85/7	0 08	0 08
	100	0 08	0 08
	86/1	0 65	0 62
	86/2	0 33	0 31
	86/3	0 33	0 31
	86/4	0 33	0 31
	87/1	0 74	0 70
	87/2	0 84	0 80
	87/3	0 84	0 80
	Total	4 29	4 08
	90/1A	0 34	0 33
	90/2	0 48	0 46
	92/1	0 45	0 43
	93/1	0 56	0 53
	88	1 07	1 02
	89	1 79	1 70
	Total	4 69	4 46
	71/1	2 16	2 05
	68	1 13	1 07
	67	0 32	0 30
	66	0 83	0 79
	69	0 18	0 17
	65	0 83	0 79
	60	1 42	1 35
	59	0 41	0 39
	198/1	0 27	0 26
	202	0 38	0 36
	213	0 35	0 33
	212	0 29	0 27
	215/1/A	0 26	0 24
	215/1/B	0 12	0 12
	215/2/A	0 25	0 24
	215/2/B	0 13	0 13
	217	0 45	0 43
	218	0 22	0 21
	219	0 46	0 44
	220	0 68	0 65
	Total	11 14	10 58

SCHEDULE--Contd.				SCHEDULE--Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
		H. A.	H. A.			H. A.	H. A.
Wadegaon-	196/1/1	0 10	0 09	Wadegaon-	99/1	0 15	0 14
Sub Minor-1	196/2	0 12	0 11	Sub Minor-2	100	0 10	0 10
@ 2555 M.	195	0 67	0 64	@ 3080 M.	101	0 28	0 27
	194/1	0 13	0 13		102/1	0 38	0 36
	194/2/A	0 04	0 04		102/2	0 38	0 36
	91/1	0 98	0 93		104	0 10	0 10
	92/1	0 67	0 64		105	1 04	0 99
	107	1 06	1 01		106	1 02	0 97
	108/2	0 23	0 22		113/1	0 62	0 59
	111	0 40	0 38		113/2	0 38	0 36
	110	0 35	0 33		114/1	0 49	0 47
	109	0 35	0 33		114/2	0 48	0 46
	115	0 36	0 34		118	1 27	1 21
		-----	-----		119	1 27	1 21
	Total . .	5 46	5 19			-----	-----
		-----	-----		Total . .	7 96	7 56
	191	0 36	0 34			-----	-----
	192	0 12	0 12		121	4 00	3 80
	190	0 66	0 62		123	0 70	0 67
	189	1 02	0 97		38	0 10	0 10
	188	1 22	1 16		37	0 33	0 31
	171	0 36	0 34		128	1 60	1 52
	116	0 42	0 40		123	0 70	0 67
	117/1	0 27	0 26		124-1	0 25	0 24
	117/2	0 15	0 14		124-2	0 20	0 19
	168	2 14	2 03		124-3	0 20	0 19
	169	0 36	0 34		125-1	0 48	0 46
	170	0 30	0 29		125-2	0 48	0 46
	172	0 34	0 32		126	0 60	0 57
	173	0 34	0 32		127-1	0 81	0 77
		-----	-----		127-2	0 30	0 29
	Total . .	8 06	7 66		46	0 36	0 34
		-----	-----		129	0 22	0 21
	186	0 51	0 48			-----	-----
	185	0 48	0 46		Total . .	11 33	10 76
	184/1	0 52	0 50			-----	-----
	184/2	0 98	0 93		38	0 10	0 10
	184/3	0 95	0 90		131	0 22	0 21
	182	2 32	2 20		130	0 16	0 15
	241	0 29	0 27		132	0 20	0 19
	242	0 27	0 25		137	0 09	0 09
	181	0 27	0 25		133	0 60	0 57
	180	0 38	0 36		134	1 36	1 29
	179	0 34	0 32		135	0 20	0 19
	178	0 33	0 32		136-1	0 20	0 19
	177	0 34	0 32		136-2	0 20	0 19
	176	0 40	0 38		138	0 09	0 09
	167	0 24	0 23		131	0 22	0 21
	166/1	0 49	0 47		140	0 09	0 09
	166/2	0 44	0 42		149	0 00	0 00
	166/3	0 38	0 36		147	0 11	0 10
	166/4	0 29	0 27		146	0 10	0 10
	175	0 32	0 31				
	174	0 32	0 31				
		-----	-----				
	Total . .	10 86	10 31				
		-----	-----				

SCHEDULE--Contd.

(1)	(2)	(3)	(4)
		H. A.	H. A.
145		0 13	0 12
144		0 40	0 38
143		0 40	0 38
27		1 22	1 15
		-----	-----
Total . .		6 09	5 78
		-----	-----
48-1		1 05	1 00
49		1 23	1 17
50		2 25	2 14
55-1		0 38	0 36
55-2		0 40	0 38
56-1		0 15	0 71
56-2		0 40	0 38
56-3		0 90	0 86
56-4		0 40	0 38
52		0 64	0 61
53		0 20	0 19
54		0 20	0 19
51		0 56	0 53
45		0 18	0 17
42		0 18	0 17
43		0 18	0 17
44		0 18	0 17
45		0 18	0 17
46		0 36	0 34
47		1 47	1 40
		-----	-----
Total . .		12 09	11 49
		-----	-----
39		0 22	0 20
37		0 66	0 63
38		0 20	0 19
35		0 48	0 46
34		0 54	0 51
29		0 49	0 47
30		0 81	0 70
32		0 37	0 35
33		1 08	1 03
58		1 93	1 83
57		0 90	0 86
		-----	-----
Total . .		7 68	7 29
		-----	-----
27		2 43	2 31
15		0 22	0 21
16		1 55	1 47
19		1 46	1 39
20		1 58	1 50
24		1 40	1 33
22		0 46	0 44

SCHEDULE--Contd.

(1)	(2)	(3)	(4)
		H. A.	H. A.
23		0 45	0 43
31-1		0 38	0 36
31-2		0 37	0 35
17-1		0 37	0 35
17-2		0 36	0 34
		-----	-----
Total . .		11 03	10 48
		-----	-----
Wadegaon-Sub Minor-3 @ 4550 M.	421	1 36	1 29
	422-1	1 77	1 68
	422-2	1 77	1 68
	242	0 28	0 27
	423	0 08	0 08
	419	0 32	0 30
	418	0 31	0 29
	414	2 18	2 07
	417	0 46	0 44
	420	1 06	1 01
	415	0 64	0 61
	416	0 81	0 77
	412	0 56	0 53
		-----	-----
	Total . .	11 60	11 02
		-----	-----
	409-1	0 16	0 16
	409-2	0 08	0 08
	409-3	0 08	0 08
	402	0 20	0 19
	407	0 44	0 41
	399-1	0 30	0 28
	399-2	0 29	0 27
	399-3	0 29	0 27
	399-4	0 59	0 56
	392	0 15	0 14
	396	0 81	0 77
	395	0 82	0 78
	394-1	0 21	0 20
	394-2	0 21	0 19
		-----	-----
	Total . .	4 61	4 38
		-----	-----
	409-1	0 25	0 23
	409-2	1 12	0 11
	409-3	0 12	0 11
	402	0 20	0 19
	407	0 44	0 41
	411	0 60	0 57
	408	0 87	0 83
	406	0 29	0 28
	405	0 12	0 11
	403	1 06	1 01
	400	1 71	1 62
	392	0 15	0 14
		-----	-----
	Total . .	5 92	5 62
		-----	-----

SCHEDULE--Contd.				SCHEDULE--Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
		H. A.	H. A.			H. A.	H. A.
	385	0 43	0 41		206	0 59	0 56
	384	0 43	0 41		203-1	0 82	0 78
	386	0 60	0 57		203-2	0 82	0 78
	387	0 46	0 44		203-3	0 82	0 78
	368	0 14	0 13		207	2 84	2 70
	390	0 40	0 38		74-1	0 73	0 69
	389	0 23	0 22		82-1	0 34	0 32
	397	0 40	0 38		331	0 50	0 48
		-----	-----		72-1	0 22	0 21
	Total . .	3 09	2 94		221	0 11	0 10
		-----	-----			-----	-----
	Wadegaon				Total . .	14 57	13 84
Wadegaon	17/1	0 29	0 28			-----	-----
Minor	16/1	0 49	0 47		242	0 37	0 35
	16/2	0 50	0 48		243-1	1 13	1 07
	254	0 26	0 25		243-2	1 13	1 07
	253	0 43	0 41		249	1 22	1 16
	250	0 23	0 22		251	0 23	0 22
	256	0 32	0 30		252	1 90	1 81
	257	0 23	0 22		248	0 49	0 47
	258	0 28	0 27		247	0 49	0 47
	259	0 40	0 38		246	0 49	0 47
	260	1 99	1 89		236-1	0 88	0 84
	261	1 76	1 67		236-2	1 20	1 14
	25/1	0 41	0 39		264	0 40	0 38
	25/2	0 40	0 38		235	0 40	0 38
	24	0 20	0 19		237	0 40	0 38
	23	0 40	0 38		238	0 40	0 38
	15	6 63	6 30		245	0 40	0 38
		-----	-----		244	0 68	0 65
	Total . .	15 22	14 46		240	0 50	0 48
		-----	-----		239	0 50	0 48
Wadegaon	242	0 37	0 35		233-1	0 20	0 19
Sub Minor-3	222-1	0 67	0 64		233-2	0 84	0 80
@ 4550 M.	222-2	0 67	0 64		234	0 41	0 39
	223	0 21	0 20		226	0 20	0 19
	224	0 20	0 19			-----	-----
	225	0 20	0 19		Total . .	14 86	14 12
	226	0 20	0 19			-----	-----
	227	0 64	0 61		269	1 17	1 11
	228	0 48	0 46		270	0 55	0 52
		-----	-----		271	0 60	0 57
	Total . .	3 64	3 46		277	0 45	0 43
		-----	-----		278	0 49	0 47
	332	0 23	0 22		280	0 61	0 58
	73-2	1 15	1 09		281-1	0 77	0 73
	73-3	1 15	1 09		281-2	0 30	0 29
	73-4	1 16	1 10		281-3	0 40	0 38
	56	0 81	0 77			-----	-----
	71-1	0 13	0 12		Total . .	5 34	5 07
	70-1	0 18	0 17			-----	-----
	69-1	0 22	0 21		229	0 76	0 72
	68-1	0 34	0 32		230	0 50	0 48
	67-1	0 81	0 77		231	0 40	0 38
	205	0 62	0 59		232	0 44	0 42
					266	0 71	0 67
					267	0 72	0 68

SCHEDULE--Contd.

(1)	(2)	(3)	(4)
		H. A.	H. A.
268		0 82	0 78
272		0 78	0 74
265		0 03	0 03
283		0 74	0 70
282		0 55	0 52
273		0 68	0 65
269		0 59	0 56
228		0 08	0 08
Total . .		7 80	7 41
		Junona	
130		0 95	0 91
131		0 82	0 78
132-1		2 84	2 70
132-2		0 81	0 77
134		0 98	0 93
133		0 98	0 93
Total . .		7 38	7 01
120		1 34	1 27
119		0 93	0 88
118		1 06	1 01
187		0 24	0 23
114		0 00	0 00
115		1 36	1 29
113-1		0 73	0 69
113-2		0 73	0 69
112-1		0 57	0 54
112-2		0 57	0 54
108		0 27	0 26
107		0 20	0 19
104		1 24	1 18
102		0 64	0 61
106		0 21	0 20
109		0 19	0 18
116		1 06	1 01
121		0 40	0 38
384		0 18	0 17
385		0 20	0 19
Total . .		12 12	11 51
127		0 81	0 77
122-1		0 41	0 39
122-2		0 40	0 38
123		0 47	0 45
126		0 76	0 72
124		0 40	0 38
125		0 68	0 65
111		0 40	0 38
110		0 34	0 32
105		0 30	0 29
103		0 80	0 76
279		0 81	0 77

SCHEDULE--Contd.

(1)	(2)	(3)	(4)
		H. A.	H. A.
282		0 87	0 83
281		0 90	0 86
280		0 94	0 89
277		0 58	0 55
278		0 58	0 55
130		0 11	0 10
131		0 09	0 09
Total . .		10 65	10 11
292-1		1 20	1 14
292-2		0 40	0 38
294		1 05	1 00
293		0 95	0 90
297		0 81	0 77
298		0 04	0 04
295-1		0 23	0 21
295-2		0 44	0 41
296-1		0 40	0 38
296-2		0 40	0 38
Total . .		5 91	5 61
283		0 40	0 38
284		0 20	0 19
285		0 67	0 64
288		2 20	2 09
280		0 94	0 89
287		0 53	0 50
289		1 64	1 56
290		1 01	0 96
395		0 87	0 83
291		1 82	1 73
295-1		0 23	0 21
295-2		0 44	0 41
292-1		0 30	0 29
292-2		0 10	0 10
Total . .		10 68	9 64
302		1 12	1 06
306-1		0 74	0 70
306-2		0 74	0 70
307-1		1 06	1 01
307-2		1 05	1 00
307-3		1 05	1 00
308		1 36	1 29
Total . .		7 12	6 76

Wahi (Pauni) :
Dated the 22nd January 2019.

PRAVIN Y. ZOAD,
Executive Engineer,
Gosikhurd Left Bank
Canal Division,
Wahi (Pauni).

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २८०.

अनुसूची—चालू

कार्यकारी अभियंता, यांजकडून	(१)	(२)	(३)	(४)	(५)
				हे. आर	हे. आर
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.—	सा. क्र.	२१८/२	० ६०	० ५७	
	६२०० मी.	१९६/१	० २०	० १९	
		१९६/२	० ०१	० ०१	
		१९७/१	१ ४४	१ ३७	
		१९७/२	० ११	० १०	
		२२८	० ८०	० ७६	
		२२९	० ६१	० ५८	
		२३१	१ ३०	१ २४	
		२३०	१ ६१	१ ५३	
		२३९	० २०	० १९	
		२३८	० २०	० १९	
		२४०	० ४३	० ४१	
		२४१	० ६१	० ५८	
		२४२	० ६१	० ५८	
		२४५	० २७	० २६	
		२४६	० ६१	० ५८	
		२४४	० २०	० १९	
		२१९	१ १५	१ ०९	
		२२०	१ ००	० ९५	
		२२१	० १७	० १६	
		२२२	० १७	० १६	
		२२३	० १७	० १६	
		२२४	० १७	० १६	
		२२६	० ३३	० ३१	
		२२५	० ३३	० ३१	
		२२७	० ६६	० ६३	
		५१६	० ८१	० ७७	
		५२३	० ७५	० ७१	
		५२२	० ८१	० ७७	
		५२४	० ७२	० ६८	
		५२६	० ४०	० ३८	
		५२७	० ४०	० ३८	
		५२८	० २०	० १९	
		५२९	० ६०	० ५७	
		५३०	० ८१	० ७७	
		५३१	० ३५	० ३३	
		५३३	० ३४	० ३२	
		५३४	० ३५	० ३३	
		५३७/२	० १४	० १३	
		५३७/२	१ ४८	१ ४१	
		५३६	० ७६	० ७२	
		५३५	० ८८	० ८४	

अधिसूचना-३

क्रमांक १६६-गोडाका-प्रशा-२०१९.—

ज्याअर्थी, एम. एम. आय. एस. एफ. कायदा, २००५ चे कलम ५, ६, ७ आणि नियम क्र. ३ नुसार पाणी वापर संस्थेचे जलशास्त्रीय तत्वावर आणि प्रशासकीय सोय लक्षात घेवून लाभक्षेत्राचा आराखडा निश्चित करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्याअर्थी, मी, प्रविण युवराज झोड, कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द डावा कालवा विभाग, वाही (पवनी) याद्वारे खालील पाणी वापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करतो आणि संबंधित पाणी वापर संस्थांचा अद्ययावत नकाशा आणि जमीन धारकांची किंवा ताबा धारकांची यादी संबंधित ग्रामपंचायत, तहसील, सिंचन शाखा, उपविभागीय आणि विभागीय कार्यालय तसेच इतर प्रमुख सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्यास सूचित करित आहे.

आणि त्याअर्थी, मी, प्रविण युवराज झोड, कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द डावा कालवा विभाग, वाही (पवनी) याद्वारे असेही जाहीर करतो की, अश्या वेगवेगळ्या जमीन धारकांना/ताबा धारकांना योग्य प्राधिकरणाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत पाणी वापर संस्थाद्वारे पाणीपुरवठा करण्याची पद्धत ही सर्व जमीनधारक व लाभधारक यांच्या जमिनीला बंधनकारक राहिल.

या प्रसिद्धीपत्रकाद्वारे किंवा त्याचे भागाद्वारे कोणीही बाधित झालेली व्यक्ती, हे प्रसिद्धी पत्र शासकीय राजपत्रात प्रकाशित झाल्यापासून तीस दिवसांच्या आत आपल्या हरकती व उजर अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ, आंबाडी (भंडारा) यांच्याकडे दाखल करू शकतील.

अनुसूची

प्रकल्पाचे नाव : गोसीखुर्द डावा कालवा विभाग, वाही (पवनी), ता. पवनी,

प्रस्तावित पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता :-नियोजित पाणी वापर संस्था, वलनी.

मुख्यकालवा/ वितरीका/ लघुकालवा	निर्गमित कालवा	गाव निहाय सर्व्हे क्रमांक निहाय पाणी वापर संस्थेचे सर्व्हे नंबर	क्षेत्र	क्षेत्र
(१)	(२)	(३)	सी.सी.ए. हे. आर	आय.सी.ए. हे. आर
			गाव शिवनाळा	
बि-२	वलनी	२१८/१/अ	१ ८३	१ ७४
शाखा	लघु कालवा	२१८/१/२	० २३	० २२
कालवा		२१८/१/१	१ ८३	१ ७४

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
	२२६	० ५१	० ४८			२६६/२	० २८	० २७	
	२२५	० ५५	० ५२			२६६/१	० २७	० २६	
	२१८	० २७	० २६			२६५	० २०	० १९	
	२१७	० १७	० १६			२५७	० ४०	० ३८	
	२१६	० १८	० १७			२७४	० ४६	० ४४	
	२१५/३	० २७	० २६			२७३	० ७४	० ७०	
	२१५/२	० २९	० २८			२७२	० ७९	० ७५	
	२१५/१	० २७	० २६			२६८	० ३०	० २९	
	२०४	१ २३	१ १७			२६७	० ७०	० ६७	
	२०३	१ १५	१ ०९			२५६/३	० ३३	० ३१	
	२०२	० ४६	० ४४			२५६/२	० ३३	० ३१	
	२०१	० ४८	० ४६			२५६/१	० ३४	० ३२	
	२००/२	० ४०	० ३८			२५४	० २८	० २७	
	१९८	० ३७	० ३५			२५१	० ३०	० २९	
	१९९	० ३८	० ३६			२२८	० ६८	० ६५	
	२००/१	१ ६३	१ ५५			२२७	० ५१	० ४८	
	८९५	२८ ००	२६ ६०			२५५	१ ४९	१ ४२	
	१९५	० ४७	० ४५			२४६/२	० ८७	० ८३	
	१७६	० २४	० २३			२४६/१	१ ००	० ९५	
	१७५	१ ३१	१ २४			२४७/२	० ४०	० ३८	
	१७४	० ९६	० ९१			२४७/१	० ५२	० ४९	
	२१२	२ ८७	२ ७३			२५०	० ४८	० ४६	
	४६२/२	० २६	० २५			२५२	० ६५	० ६२	
	४६२/१	० ४०	० ३८			२५३	० ५६	० ५३	
	४६१	० ३०	० २९			२७८	० २०	० १९	
	४६०	० ९६	० ९१			२७९	० ५९	० ५६	
	४७८	० ३२	० ३०			२७७	० ५७	० ५४	
	४७९	० १६	० १५			२७६	० ४९	० ४७	
	४८०	० १५	० १४			२७५	० ७३	० ६९	
	४८२	० २३	० २२			२८०	१ १२	१ ०६	
	४८१	० २३	० २२			२८१/१	० ३७	० ३५	
	२६२	० ३५	० ३३			४५९	० ४०	० ३८	
	२६१	० ३३	० ३१			४५८	० ७६	० ७२	
	२७०	० ६७	० ६४			४५६	० २१	० २०	
	२६९	० ६७	० ६४			४५७	० २५	० २४	
	२६३	० ३३	० ३१			४५५	० ७०	० ६७	
	२६४	० ३३	० ३१			२७१	० ७८	० ७४	
	२५८/२	० २९	० २८			३१५	० १६	० १५	
	२५८/१	० २८	० २७			३१४	० १४	० १३	
	२५९	० ४०	० ३८			३१३	० २२	० २१	
	२६०/२	० ५०	० ४८			३१२	० १६	० १५	
	२६०/१	० ४७	० ४५			३११	० २५	० २४	

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
	२९४		० ४५	० ४३		१५९/२		० २०	० १९
	२९३/२		० ५४	० ५१		१६०		० १०	० १०
	२९३/१		० ५०	० ४८		१६१		० ०८	० ०८
	२९५		० ३०	० २९		१६७		० ०८	० ०८
	२९०/२		० ९४	० ८९		१६८		० ०२	० ०२
	२९०/१		० ९३	० ८८		१७३		० ५५	० ५२
	२८७/२		१ ००	० ९५		१६९		० ४५	० ४३
	२८७/१		० ५२	० ४९		१६६		० ८१	० ७७
	२८८		० ८०	० ७६		१६२		१ ३१	१ २४
	२८९		० ८०	० ७६		१६५		० ३२	० ३०
	२८४/२		० ९५	० ९०		१७०		० ३६	० ३४
	२८४/१		० ९५	० ९०		१७२		० ५७	० ५४
	२८३		१ ३०	१ २४		१७१		० ६१	० ५८
	२८२		१ २०	१ १४		१६४		० ५०	० ४८
	२९२/२		० ८७	० ८३		१६३		० ५०	० ४८
	२९२/१		० ८७	० ८३		१५६		० ४१	० ३९
	२९१		० ४६	० ४४		१५७/१		० १४	० १३
	३१६		० ५८	० ५५		१५७/२		० ४६	० ४४
	३१७/२		० ९०	० ८६		१५८		० ४०	० ३८
	३१७/१		० १६	० १५		१५५		० १४	० १३
	३१८		० ८०	० ७६		१४६/१		० १६	० १५
	३१९		० ९३	० ८८		१४६/२		० २०	० १९
	२८६		१ ६३	१ ५५		१४५		० ३६	० ३४
	२८५/५		० ४३	० ४१		१४४/१		० ७५	० ७१
	२८५/४		० ४३	० ४१		१४४/२		० २९	० २८
	२८५/३		० ४३	० ४१		१९६		० ३०	० २९
	२८५/२		० १६	० १५		१९७		० ४५	० ४३
	२८५/१		२ २०	२ ०९		४९२		० १४	० १३
	५२७		० ६५	० ६२		४९१		० ६८	० ६५
	५२६/२		० ४०	० ३८		४९३		० ०४	० ०४
	५२६/१		० १८	० १७		४९४		० ३०	० २९
	४५१		० ५७	० ५४		४९०		० ७०	० ६७
	४५०		० ५६	० ५३		४८९/१		० २५	० २४
	४४९/३		० ७५	० ७१		४८९/२		० २०	० १९
	४४९/२		० ४०	० ३८		४८८/१		० ४३	० ४१
	४४९/१		० ४०	० ३८		४८८/२		० ४३	० ४१
	४५२/२		० २४	० २३		४८७		० ६०	० ५७
	४५२/१		० ६७	० ६४		४८६		० ५४	० ५१
	४६८/३		१ ०९	१ ०४		४८३		० ४८	० ४६
	४६८/२		१ ०९	१ ०४		४८४		० ५३	० ५०
	४६८/१		० २६	० २५		४८५		० ६५	० ६२
	१५९/१		१ १९	१ १३		४९६		० ४७	० ४५

अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर
	४९५	२ ००	१ ९०	
	५०४	० ८५	० ८१	
	५०४/२	० ०२	० ०२	
	९१७	० ४७	० ४५	
	४९७/१	० ५७	० ५४	
	४९७/२	० ५७	० ५४	
	९१६	० २०	० १९	
	५०१	० ३२	० ३०	
	५००	० २७	० २६	
	४९८	० ५०	० ४८	
	४९९/१	० ३९	० ३७	
	४९९/२	० ०८	० ०८	
	४७२	० २४	० २३	
	४७३	० २४	० २३	
	४७१	० ४९	० ४७	
	४७०	० ४९	० ४७	
	४७५	० ८१	० ७७	
	४७४	० ६४	० ६१	
	४७६	० ४०	० ३८	
	४७७	० ५८	० ५५	
	४६३	० ३९	० ३७	
	४६४	० ३८	० ३६	
	४६५/१	० १३	० १२	
	४६५/२	० १३	० १२	
	४६५/३	० १३	० १२	
	४६९	० ३९	० ३७	
	४६६	० ९०	० ८६	
	८५२	० २७	० २६	
	४५३	० ०६	० ०६	
	८५०	० २९	० २८	
	४६७	० ४०	० ३८	
	५०२/२	० ०१	० ०१	
	५०२	० ४६	० ४४	
	५०२/१	० ४५	० ४३	
	१९६	० ३०	० २९	
	१९७	० ४५	० ४३	
	४९२	० १४	० १३	
	४९१	० ६८	० ६५	
	४९३	० ०४	० ०४	
	४९४	० ३०	० २९	
	९१७	० ४७	० ४५	
	४९७/१	० ५७	० ५४	

अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर
	४९७/२	० ५७	० ५४	
	९१६	० २०	० १९	
	५०१	० ३२	० ३०	
	८५२	० २७	० २६	
एकूण . .	२४९	१५४ २८	१४६ ५६	
गाव जुनोना				
	२२३/१	१ ०६	१ ०१	
	२२३/२	० ४०	० ३८	
	२२४/१	० ५५	० ५२	
	२२४/२	० १५	० १४	
	२२५/१	० ६३	० ६०	
	२२५/१अ	० १९	० १८	
	२२५/२	१ ००	० ९५	
	२२८/१	१ २४	१ १८	
	२२८/२	० ११	० १०	
	२२९/१	१ ४१	१ ३४	
	२२९/२	० ०१	० ०१	
एकूण . .	११	६ ७५	६ ४१	

गाववार गोषवारा

प्रकल्पाचे नांव:- गोसीखुर्द प्रकल्प (गोसीखुर्द डावा कालवा) विभाग, वाही (पवनी), ता. पवनी, जि. भंडारा.

प्रस्तावित पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता : नियोजित पाणी वापर संस्था, वलनी

अ.क्र.	गावाचे नाव	एकूण खसरा संख्या	एकूण सी.सी.ए.	एकूण आय.सी.ए.	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
			हे.आर.	हे.आर.	
१	शिवनाळा	९०	६३ ३९	६० २२	वलनी लघु
२	वलनी	२४९	१५४ २८	१४६ ५६	कालवा.
३	जुनोना	११	६ ७५	६ ४१	
पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र		३५०	२२४ ४२	२१३ २०	

प्रविण युवराज झोड,
कार्यकारी अभियंता,
गोसीखुर्द डावा कालवा विभाग,
वाही (पवनी).

वाही (पवनी) :
दिनांक २२ जानेवारी २०१९.

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २८१.

SCHEDULE—Contd.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.

Notification-III

No. GLC-AB-2019.—

Whereas, it has been decided to delineate the area of Operation of Water User's Association (WUA's) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005, I P. Y. Zoad, Executive Engineer, Gosikhurd Left Bank Canal Division, Wahi (Pauni), Bhandara hereby delineate Area of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the Gram Panchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division Office Wahi (Pauni) ;

Now, therefore, I, P. Y. Zoad, Executive Engineer, Gosikhurd Left Bank Canal Division, Wahi (Pauni), Bhandara hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupiers of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by this notification or part thereof, may within 30 days from the date of publication of this notification in the Official Gazette, file an appeal before Superintending Engineer, Gosikhurd Lift Irrigation Circle, Ambadi (Bhandara).

SCHEDULE

Name of Project :- Gosikhurd Project (Gosikhurd Left Bank Canal Division, Wahi (Pauni), Ta. Pauni, Dist. Bhandara.

Proposed Water User's Association Name and Address:

Proposed Water User's Association, Walani.

Main Canal/ Offtaking Village Wise Survey No. Wise
Distributory/ Canal WUA's
Minor

		Survey No.	C.C.A.	I.C.A.
(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
		Village Shivnala		
B-2	Walani	218/1/A	183	174
Branch	Minor	218/1/2	023	022
Canal	RD	218/1/1	183	174
	6200 M.	218/2	060	057
		196/1	020	019
		196/2	001	001

197/1	144	137
197/2	011	010
228	080	076
229	061	058
231	130	124
230	161	153
239	020	019
238	020	019
240	043	041
241	061	058
242	061	058
245	027	026
246	061	058
244	020	019
219	115	109
220	100	095
221	017	016
222	017	016
223	017	016
224	017	016
226	033	031
225	033	031
227	066	063
516	081	077
523	075	071
522	081	077
524	072	068
526	040	038
527	040	038
528	020	019
529	060	057
530	081	077
531	035	033
533	034	032
534	035	033
537/2	014	013
537/2	148	141
536	076	072
535	088	084
532	035	033
525	081	077
506	043	041
507	068	065
508	439	417
509	043	041
510	153	145
511/3	043	041
511/2	020	019
511/1	062	059
512	221	210
521	081	077
520	028	027
519	032	030
518	032	030
517/1	057	054

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
	266/2		028	027
	266/1		027	026
	265		020	019
	257		040	038
	274		046	044
	273		074	070
	272		079	075
	268		030	029
	267		070	067
	256/3		033	031
	256/2		033	031
	256/1		034	032
	254		028	027
	251		030	029
	228		068	065
	227		051	048
	255		149	142
	246/2		087	083
	246/1		100	095
	247/2		040	038
	247/1		052	049
	250		048	046
	252		065	062
	253		056	053
	278		020	019
	279		059	056
	277		057	054
	276		049	047
	275		073	069
	280		112	106
	281/1		037	035
	459		040	038
	458		076	072
	456		021	020
	457		025	024
	455		070	067
	271		078	074
	315		016	015
	314		014	013
	313		022	021
	312		016	015
	311		025	024
	294		045	043
	293/2		054	051
	293/1		050	048
	295		030	029
	290/2		094	089
	290/1		093	088
	287/2		100	095
	287/1		052	049
	288		080	076
	289		080	076
	284/2		095	090
	284/1		095	090
	283		130	124

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
	282		120	114
	292/2		087	083
	292/1		087	083
	291		046	044
	316		058	055
	317/2		090	086
	317/1		016	015
	318		080	076
	319		093	088
	286		163	155
	285/5		043	041
	285/4		043	041
	285/3		043	041
	285/2		016	015
	285/1		220	209
	527		065	062
	526/2		040	038
	526/1		018	017
	451		057	054
	450		056	053
	449/3		075	071
	449/2		040	038
	449/1		040	038
	452/2		024	023
	452/1		067	064
	468/3		109	104
	468/2		109	104
	468/1		026	025
	159/1		119	113
	159/2		020	019
	160		010	010
	161		008	008
	167		008	008
	168		002	002
	173		055	052
	169		045	043
	166		081	077
	162		131	124
	165		032	030
	170		036	034
	172		057	054
	171		061	058
	164		050	048
	163		050	048
	156		041	039
	157/1		014	013
	157/2		046	044
	158		040	038
	155		014	013
	146/1		016	015
	146/2		020	019
	145		036	034
	144/1		075	071
	144/2		029	028
	196		030	029

SCHEDULE—Contd.					SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.				H.A.	H.A.
		197	045	043			491	068	065
		492	014	013			493	004	004
		491	068	065			494	030	029
		493	004	004			917	047	045
		494	030	029			497/1	057	054
		490	070	067			497/2	057	054
		489/1	025	024			916	020	019
		489/2	020	019			501	032	030
		488/1	043	041			852	027	026
		488/2	043	041					
		487	060	057	Total	..	249	154 28	146 56
		486	054	051					
		483	048	046					
		484	053	050					
		485	065	062					
		496	047	045					
		495	200	190					
		504	085	081					
		504/2	002	002					
		917	047	045					
		497/1	057	054					
		497/2	057	054					
		916	020	019					
		501	032	030					
		500	027	026					
		498	050	048	Total	..	11	675	641
		499/1	039	037					
		499/2	008	008					
		472	024	023					
		473	024	023					
		471	049	047					
		470	049	047					
		475	081	077					
		474	064	061					
		476	040	038					
		477	058	055					
		463	039	037					
		464	038	036					
		465/1	013	012					
		465/2	013	012					
		465/3	013	012					
		469	039	037					
		466	090	086					
		852	027	026					
		453	006	006					
		850	029	028					
		467	040	038					
		502/2	001	001					
		502	046	044					
		502/1	045	043					
		196	030	029					
		197	045	043					
		492	014	013					

VILLAGEWISE ABSTRACT

Name of Project :- Gosikhurd Project, Goshikhurd Left Bank Canal Division, Wahi (Pauni), Ta. Pauni, Dist. Bhandara.

Proposed Water User's Association Name And Address.

Proposed Water User's Association, Walani.

Sr. No.	Village Name	Total Survey	Total C.C.A	Total I.C.A	Remark
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
			H.A.	H.A.	
1	Shivnala	90	63 39	60 22	Walani
2	Walani	249	154 28	146 56	Minor
3	Junona	11	675	641	
Total Area of WUA		..	350	224 42	213 20

P. Y. ZOAD,

Executive Engineer,

Gosikhurd Left Bank Canal,

Wahi (Pauni).

Wahi (Pauni) :

Dated the 22nd January 2019.

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २८२.

अनुसूची-चालू

कार्यकारी अभियंता, यांजकडून					(१)	(२)	(३)	(४)	(५)
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.-								हे. आर	हे. आर
अधिसूचना-३									
क्रमांक १६६-गोडाका-प्रशा-२०१९.—							३	० १०	० १०
ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५, ६ व ७ नियम क्र. ३ नुसार पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय तत्वावर आणि प्रशासकीय सोय लक्षात घेऊन लाभक्षेत्राचा आराखडा निश्चित करण्याचे ठरविण्यात आले आहे त्याअर्थी,							४	० ०९	० ०९
मी, प्रविण युवराज झोड, कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द डावा कालवा विभाग, वाही (पवनी) याद्वारे, खालील पाणी वापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करतो आणि संबंधित पाणी वापर संस्थाचा अद्ययावत नकाशा आणि जमीन धारकांची किंवा ताबा धारकाची यादी संबंधित ग्राम पंचायत, तहसील, सिंचन शाखा उपविभागीय आणि विभागीय कार्यालय तसेच इतर प्रमुख सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्यात सूचित करित आहे.							५	० ०८	० ०८
त्याअर्थी, मी, प्रविण युवराज झोड, कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द डावा कालवा विभाग, वाही (पवनी) याद्वारे, असेही जाहीर करतो की, अशा वेगवेगळ्या जमीन धारकांना/ताबा धारकांना योग्य प्राधिकरणाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत पाणी वापर संस्थेद्वारे पाणीपुरवठा करण्याची पद्धत ही सर्व जमीनधारक व लाभधारक यांच्या जमिनीला बंधनकारक राहील.							७/१	० २०	० १९
या प्रसिध्दीपत्रकाद्वारे किंवा त्यांचे भागाद्वारे कोणीही बाधित झालेली व्यक्ती, हे प्रसिध्दीपत्र शासकीय राजपत्रात प्रकाशित झाल्यापासून तीस दिवसांच्या आत आपल्या हरकती व उजर, अधीक्षक, अभियंता, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ, आंबाडी (भंडारा) यांचेकडे दाखल करू शकतील.							८/१	० ११	० १०
अनुसूची							११/१	१ ६०	१ ५२
प्रकल्पाचे नाव :- गोसीखुर्द डावा कालवा विभाग, वाही (पवनी), ता. पवनी, जि. भंडारा							१२	० १३	० १२
प्रस्तावित पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता :- नियोजित पाणी वापर संस्था, नवेगाव लघुकालवा							१३	० ४५	० ४३
मुख्य कालवा/ निर्गमित गावनिहाय सर्व्हे क्रमांक निहाय							१४	० १०	० १०
वितरिका/ कालवा पाणी वापर संस्थेचे							१५	० ०५	० ०५
लघुकालवा							१६	० ०५	० ०५
सर्व्हे नंबर क्षेत्र क्षेत्र							१७/१	० ३५	० ३३
(१) (२) (३) (४) (५)							१७/२	३ ००	२ ८५
हे. आर हे. आर							१८/१अ	२ २०	२ ०९
शेन्ट्री खुर्द							१८/१ब	१२ ००	११ ४०
डावा मुख्य नवेगाव लघु							१८/२	० ०२	० ०२
कालवा कालवा							१८/३	३ ००	२ ८५
२							१८/४	० ०२	० ०२
							१८/५	० ०२	० ०२
							१९	० ७३	० ६९
							२०	० ३०	० २९
							२१	० १०	० १०
							२२	० १०	० १०
							२३	० १०	० १०
							२४	० ३१	० २९
							२५	० १८	० १७
							२६	० १८	० १७
							२७/१	० ३४	० ३२
							२७/२	० १०	० १०
							२८/१	० ८५	० ८१
							२८/२	० २०	० १९
							४८०	० ०४	० ०४
							४६३/२	० ४०	० ३८
					एकूण . .		३६	२८ १२	२६ ७५
							९/१	० २६	० २५
							१०/१	० २९	० २८
							४६४/१/२/१	० ३१	० २९
							४६४/१/३/१	० ४०	० ३८

अनुसूची-चालू					अनुसूची-चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
		४६४/१/३/३	० ६	० ५७			५००	० ०६	० ०६
		४६४/१/४/१	१ ४५	१ ३८			४५६/१/१	० ०३	० ०३
		४६४/१/६	० ५४	० ५१					
		४६४/१/क/४	१ ००	० ९५	एकूण . .	२६	९ ३८	८ ९२	
		४६४/१/क/५	० ४४	० ४२					
		४६४/२/१	० ५८	० ५५			१९६	० ००	० ००
		४६४/२/२/१	० ३६	० ३४			१९७/१	० ७४	० ७०
		४६४/२/३	१ २०	१ १४			१९७/२	० २६	० २५
		४६४/३/१	० २४	० २३			१९८/३	० ४०	० ३८
		४६४/३/क	० ५८	० ५५			१९८/१	० ४०	० ३८
		४६४/४/१	० ०२	० ०२			१९८/२	० ४०	० ३८
		४६४/५	० १८	० १७			२००	० ३६	० ३४
		४६४/६/१	० ४८	० ४६			२०१	० ३९	० ३७
							२०२	० ५६	० ५३
							२०३	० ३९	० ३७
एकूण . .	१७	८ ९३	८ ४९				२४६	० १४	० १३
							२४८	० २५	० २४
		४६२/१	० २०	० १९			२५२/१	० ६९	० ६६
		४६२/२	० १९	० १८			२५२/२/२	० ४३	० ४१
		४६१	० ६९	० ६६			२५२/२/१	० २५	० २४
		५३७	० २०	० १९			२५२/३	० १२	० ११
		५३८	० १६	० १५			२५३	० ६६	० ६३
		४५७	० ३३	० ३१			२५४	० २५	० २४
		४५८	० १६	० १५			२५५/१	० १२	० ११
		४६०	१ ५६	१ ४८			२५५/२	० ००	० ००
		४२८	० २०	० १९			२६२	० ००	० ००
		४२९	० ०९	० ०९			२६३	० ००	० ००
		४३०	० ०१	० ०१			२६४	० ११	० १०
		४३१	० ३८	० ३६			२६५	० ३८	० ३६
		४३२	० ८०	० ७६			२६६	० १२	० ११
		४३३/१	० ६०	० ५७			२७१	० २०	० १९
		४३३/२	० ४०	० ३८			४७९/१	० ३०	० २९
		४३४	० ५६	० ५३			४७९/२	० ३४	० ३२
		४३५/१	० ३६	० ३४			४७९/३	० ३६	० ३४
		४३५/२	० ९०	० ८६			५१०	० २०	० १९
		४३५/३	० २०	० १९			५११/१	० ०३	० ०३
		४३६	० २२	० २१			५११/२	० २१	० २०
		४३७/१	० ०१	० ०१			५१३/१	० ६६	० ६३
		४३८/१	० ०५	० ०५			५१४	० ४०	० ३८
		४३९	० ४५	० ४३			५१५	० १८	० १७
		४४०/१	० ५७	० ५४	एकूण . .	३५	१० ३०	९ ७८	

अनुसूची-चालू					अनुसूची-चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
		२४४/१	० १८	० १७			५४५	०	० ००
		५०७	० ५९	० ५६			२९४/१	० १५	० १४
		५०६	० २८	० २७			२९५	० १७	० १६
		२४५/१	० ८८	० ८४			२९३/१	० ४३	० ४१
		२४७/१	० २४	० २३			२९२/३	० ४०	० ३८
		२५१/१	० २७	० २६			२९२/२	० ४०	० ३८
		२५०	० २०	० १९			२९२/१	० ३७	० ३५
		२५७	० ०९	० ०९			४७२	० ३०	० २९
		२५८	० ०९	० ०९			३५८	० २८	० २७
		२५९	० ०८	० ०८			३५७	० ३०	० २९
		२६०	० ०८	० ०८			३५६	० १७	० १६
		२९६	० २८	० २७			३५९/१	० ३४	० ३२
		२९७	० ४०	० ३८			३६१/१	० ५१	० ४८
		२९८	० ०९	० ०९			३६२	० ६२	० ५९
		२९९	० २४	० २३			३६३	० ३४	० ३२
		३००	० १५	० १४			३६४	० ३२	० ३०
		३०१	० ३१	० २९			३६५	० ३२	० ३०
		३०२	० ४२	० ४०			३६६/१	० ३४	० ३२
		३०३	० २४	० २३			३६७/१	० १६	० १५
		३०४	० १४	० १३			३७३/१	० २४	० २३
		३०५	० १२	० ११			३७४/४/१	० ३८	० ३६
		३०६	० १२	० ११			३७५/१	० ५३	० ५०
		३०७	० १०	० १०			३७६	० ५६	० ५३
		३०८	० १३	० १२			३७७	० ४६	० ४४
		३०९	० १०	० १०			३७८	० ४०	० ३८
		३१०	० ३५	० ३३			३७९	० ७०	० ६७
		३११/१	० १७	० १६			३८०	० १६	० १५
		३११/२	० २१	० २०			५४३/१	० ६६	० ६३
		३१२	० २८	० २७			५४३/२	० ८१	० ७७
		३१३	० ३५	० ३३					
		३१४	० २५	० २४					
		३१५	० ४५	० ४३	एकूण . .	२९	१० ८२	१० २७	
		३१६	१ ५९	१ ५१					
		३१७	० ३१	० २९			२७८	० ४०	० ३८
		३१८	० ४०	० ३८			२८०/१	० ८६	० ८२
		३१९	० १२	० ११			२८०/२	१ १९	१ १३
		३२०	० ३२	० ३०			२८६/२	० ६०	० ५७
		५१६	० ९०	० ८६			२८६/१	० ३८	० ३६
							२८७	० २५	० २४
							२८८	० १५	० १४
							२८९/२	० ४८	० ४६
एकूण . .	३८	११ ५२	१० ९७						

अनुसूची-चालू					अनुसूची-चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
		२८९/१	० ४७	० ४५			८५५	० ३४	० ३२
		२९१/१/१	० २९	० २८			८५६/१	१ ०१	० ९६
		२९१/१/२	० ३०	० २९			११७६	० ३०	० २९
		२९१/१/ब	० ३०	० २९			११७७	० ३०	० २९
		२९१/२	० ७२	० ६८					
		२९०/१/ब	० ५०	० ४८	एकूण . .	१९	७ ५२	७ १६	
		२९०/१	० ५९	० ५६					
		२९०/१/ब	० ५०	० ४८			८३०/१	० २८	० २७
		२९०/१	० ५९	० ५६			८२८	० ४८	० ४६
		२९०/१/ब	० ५०	० ४८			८२९	० ४८	० ४६
		२९०/२	० ६३	० ६०			८२७	१ ७१	१ ६२
		५१७	० १६	० १५			११८०/२	० ९५	० ९०
		३६०/१	० १२	० ११			११८०/१	० ४०	० ३८
		३६८/१	० १७	० १६			११९७	१ १३	१ ०७
		३६९	० ५८	० ५५			११७९	१ ३५	१ २८
		३७०/१	१ ६१	१ ५३			८१९	१ १२	१ ०६
		३७०/२	० २०	० १९			८३३	० ३७	० ३५
		३७०/३	० ४०	० ३८			८२५	० ४९	० ४७
		३७१	० ३६	० ३४			८२६	० ५८	० ५५
		३७२/१	० २३	० २२			११७८	१ ३५	१ २८
							८२०	१ ३४	१ २७
एकूण . .	२६	१२ ४४	११ ८४		एकूण . .	१४	१२ ०३	११ ४२	
		भावड							
		८३१/१	० १६	० १५			८३२/२	० २१	० २०
		८३८/१	० ३३	० ३१			८३४	० ३७	० ३५
		८३९	० ४१	० ३९			८३५/१	० ४०	० ३८
		८४०	० ४०	० ३८			८३६	० ९८	० ९३
		८४१	० ४७	० ४५			८३७/१	० ५०	० ४८
		८४२/१	० ४९	० ४७			८२४	० ६१	० ५८
		८४३/१	० ६३	० ६०			८२३	० ८०	० ७६
		८४४	० ४०	० ३८			८२२	१ ०७	१ ०२
		८४५	० ३०	० २९			८२१	० ९०	० ८६
		८४६	० २०	० १९			८१८/१	१ ३९	१ ३२
		८४७	० ३६	० ३४			८१८/२	१ ३८	१ ३१
		८४९	० ३४	० ३२			८१८/३	१ ३८	१ ३१
		८५१	० ४०	० ३८			८१८/४	१ ३८	१ ३१
		८५२	० ४०	० ३८	एकूण . .	१३	११ ३७	१० ८१	
		८५४	० २८	० २७					

[illegible]

अनुसूची-चालू					अनुसूची-चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
		१५२/१	१ ३५	१ २८			१४१	१ ३७	१ ३०
		१५२/२	० ५७	० ५४			१४०	० ८३	० ७९
		१५२/३	० ५७	० ५४			१४९/१	१ १३	१ ०७
		१५२/४	० ५७	० ५४					
		१५२/६	० ३८	० ३६	एकूण . .	७		७ ४६	७ ०९
		१५२/५	० ५२	० ४९					
		१५०	० ८३	० ७९			११९	१ २४	१ १८
		१५१	० ६१	० ५८			१२०	० ६४	० ६१
		१३७/२	० २०	० १९			१२१	० २९	० २८
		१३७/१	० ५६	० ५३			१२२	० ३२	० ३०
		१३६	० ४९	० ४७			१२३	० ३५	० ३३
एकूण . .	११		६ ६५	६ ३१			१२४	० ५१	० ४८
		१५६/३	१ ००	० ९५			१२५	० ७४	० ७०
		१५६/२	० ८५	० ८१			१२६/१	० ६३	० ६०
		१५६/१	० ७७	० ७३			१२७/१	० ५८	० ५५
		१६६	० ३१	० २९			१२८	० ६६	० ६३
		१६७/१	० २५	० २४			१२९	० ५०	० ४८
		१६७/२	० २५	० २४			१३०	० ४३	० ४१
		१५५/४	० ५०	० ४८			१३१	० ४३	० ४१
		१५५/१	० ६०	० ५७			१३२	० २९	० २८
		१५५/२	० ४०	० ३८			१३३/१	० ३९	० ३७
		१५५/३	० ४०	० ३८			१४२	० ८७	० ८३
		१५३	० ६५	० ६२			१३४	० ७०	० ६७
		१५४	० ५४	० ५१			१४३/१	० ३६	० ३४
		१६५	१ ०३	० ९८			११८	० ७९	० ७५
		१५७/१	० ४४	० ४२			१४४	० ७०	० ६७
		१५७/२	० ९०	० ८६			१४५	० ४०	० ३८
		१६३	० ७९	० ७५	एकूण . .	२१		११ ८२	११ २५
		१४६/१	० ४५	० ४३					
		१४७	० ४०	० ३८			१७१/१	० २१	० २०
		१४८/१	० १२	० ११			१७१/२	० २०	० १९
एकूण . .	१९		१० ६५	१० १३			९१	१ ७३	१ ६४
		१३८	० ७९	० ७५			९२	१ ७०	१ ६२
		१३५/१	० ८०	० ७६			९४/१	० ८३	० ७९
		१३५/२	१ २७	१ २१			८७	० ५०	० ४८
		१३५/२	१ २७	१ २१			८८	० १८	० १७
							८९	० १७	० १६

अनुसूची-चालू					अनुसूची-चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
		१७२	० ४१	० ३९			५०	० २५	० २४
		८६	० ४०	० ३८			५१	० २६	० २५
		१७०	१ ०२	० ९७			७८/१	१ ३६	१ २९
		१६८	० ८५	० ८१			७९	० ६२	० ५९
		१६९	० २१	० २०			८०	० ३४	० ३२
		९३	१ २५	१ १९			९७/१	० ९८	० ९३
		९०/१	१ ४१	१ ३४			३९	० ४५	० ४३
		९०/२	१ ४६	१ ३९			४०	० १४	० १३
							४१	० १४	० १३
एकूण . .		१६	१२ ५३	११ ९२			४२	० ५५	० ५२
							८१/१	० ६५	० ६२
		९६/१	० ७४	० ७०			८१/२	० ६५	० ६२
		९८	१ ४२	१ ३५			८२	० ३१	० २९
		९९/३	० ४०	० ३८			८३	० १४	० १३
		९९/१	० ९५	० ९०			८४	० २४	० २३
		९९/२	० ४०	० ३८			५३	० ४०	० ३८
		१०८	० ५७	० ५४			५४	१ ०४	० ९९
		१०९	१ ०४	० ९९			२९	० २३	० २२
		११०	० ८५	० ८१					
		११२	० ८९	० ८५		एकूण . .	२७	११ ३०	१० ७४
		११७	० ८६	० ८२					
		११६	० ७४	० ७०			७७	० ६६	० ६३
		११५	० ७७	० ७३			१०१	० ३७	० ३५
		११४	० ५८	० ५५			६५	० ४०	० ३८
		११३	१ ३७	१ ३०			६६	० २५	० २४
		९५/१	१ ५४	१ ४६			६७	० २६	० २५
							७०	० ३०	० २९
एकूण . .		१५	१३ १२	१२ ४६			७१	० ४१	० ३९
							७२/१	० ४२	० ४०
		८५	० ४५	० ४३			७२/२	० ६२	० ५९
		४३	० २४	० २३			७२/३	० ३२	० ३०
		४४	० २२	० २१			७३/१	० ४१	० ३९
		४५	० ३७	० ३५			७४	० ५२	० ४९
		४६	० ४५	० ४३			७५/१	० ६२	० ५९
		४७	० २३	० २२			७५/२	० ४८	० ४६
		४८	० २३	० २२			७६	० ४१	० ३९
		४९/१	० १८	० १७			१००	० ३८	० ३६
		४९/२	० १८	० १७			१०२	१ ०४	० ९९

अनुसूची-चालू					अनुसूची-चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
		१०३	० ०५	० ०५				ठाणा (नवेगाव)	
		१०४	० ०८	० ०८			१३७	१ २२	१ १६
		१११	० ७१	० ६७			१४०	० ३८	० ३६
		१०७	० ०३	० ०३			१३५	१ २५	१ १९
							१२५	० ३६	० ३४
एकूण . .	२१		८ ७४	८ ३२			१२६	० ९३	० ८८
							१२७/१	० ४१	० ३९
		५९	० ३९	० ३७			१२७/२	०	० ००
		५८	० ३८	० ३६			१३९/१	० ४०	० ३८
		५७	० ४७	० ४५			१३९/२	० ४५	० ४३
		५६	० ५२	० ४९			१३६	० ५१	० ४८
		५६/१	० १८	० १७			१३८	० २८	० २७
		५६/२	० ३५	० ३३					
		५५	० ५३	० ५०	एकूण . .	११		६ १९	५ ८८
		३८	० ४५	० ४३					
		३७	० ६८	० ६५			११७	० ७३	० ६९
		३६	० २३	० २२			११८	० ५३	० ५०
		३५	१ ५८	१ ५०			११९/१	० १५	० १४
		३४	१ ५४	१ ४६			११९/२	० २६	० २५
		३३	० २८	० २७			१२०/१	० ३२	० ३०
		३२	० १२	० ११			१२०/२	० ४०	० ३८
		३१	० २५	० २४			१२१	० ३०	० २९
		३०	० १५	० १४			१२२	० ३१	० २९
		५२/१	० ३२	० ३०			१२३	० ६१	० ५८
		५२/२	० २८	० २७			१२४	० ४८	० ४६
		६४/१	० २७	० २६			१२८	० ४७	० ४५
		६२	० ३९	० ३७			१२९	० ३५	० ३३
		६१	० ६१	० ५८			१३०	० ३०	० २९
		६३/१	० ५६	० ५३					
		६४/१	० २७	० २६	एकूण . .	१३		५ २१	४ ९५
		६८/१	० ३६	० ३४					
		६९/१	१ ३८	१ ३१			१३३	० ८२	० ७८
		६९/२	१ १३	१ ०७			१०	० ४०	० ३८
		६०	० ६१	० ५८			११	० २३	० २२
							१२	० ८१	० ७७
एकूण . .	२७		१४ २८	१३ ५६			१३	० २२	० २१
							१४	० ६७	० ६४

अनुसूची-चालू					अनुसूची-चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
		१५	० १६	० १५			३५५/१	० ७३	० ६९
		१६	० २३	० २२			५२३/१/१	० ३३	० ३१
		१७	१ ११	१ ०५			५२३/१/२	० ४०	० ३८
		१८	० ८०	० ७६			५२४	० २०	० १९
		१९	० ९२	० ८७			३८१	० २०	० १९
		२०	० ५४	० ५१			३८२	० २०	० १९
		१३१	० ८८	० ८४					
		१३२	० ५०	० ४८					
		१३४	० ८२	० ७८					
	एकूण . .	१५	९ ११	८ ६६		एकूण . .	२४	८ ४४	८ ०२
			नवेगाव (ब्रम्ही)				३३३	० २१	० २०
		६७	० ८२	० ७८			५३४	० २१	० २०
		६८	० १०	० १०			५२९	० २२	० २१
		६९	० ०७	० ०७			५२८	० ३०	० २९
		७०	० ०९	० ०९			३३९	० ३७	० ३५
	एकूण . .	४	१ ०८	१ ०४			३३५	० १६	० १५
							३३४	० ३०	० २९
			शेन्ट्री खुर्द				३३६	० १७	० १६
नवेगाव	शेन्ट्री-१	३२१	० २६	० २५			३३८	० ३७	० ३५
लघुकालवा	उप	३२२	० २५	० २४			३३७	१ १५	१ ०९
	लघुकालवा	३२३	० ४२	० ४०			४२४/१	१ ४४	१ ३७
		३२४	० ४७	० ४५			५२५	० ४८	० ४६
		३२५	० २२	० २१			५३१/१	० ५०	० ४८
		५०५	० २१	० २०			५३२/१	० ६१	० ५८
		३२८	० २८	० २७			४२५/१	१ १६	१ १०
		३२६	० ३९	० ३७			५२६	० २६	० २५
		३२९	० ३१	० २९			४२६	० २६	० २५
		३३०	० २७	० २६			५२७	० २७	० २६
		३३१	० ३७	० ३५					
		३३२	० ३८	० ३६			एकूण . .	१८	८ ४४
		३२७	० ३९	० ३७					
		३४२	१ ०८	१ ०३			३४०	० १४	० १३
		३४१	० १४	० १३			३४६	० ४५	० ४३
		३४४	० ३६	० ३४			३४७	० १९	० १८
		३४३	० २०	० १९			३४८	० २९	० २८
		३४५	० ३८	० ३६			३४९	० ९५	० ९०
							३५०	० २६	० २५
							३५१	० २४	० २३
							३५४	० ४०	० ३८
							३५३/१	० २९	० २८
							३५२	० ३०	० २९
							५२२	० ३०	० २९

अनुसूची-चालू					अनुसूची-चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
		३८८	१ ६२	१ ५४			४०३	० २४	० २३
		३८७	० ५५	० ५२			४०१	० १४	० १३
		३८३	१ १२	१ ०६			४००	० ०८	० ०८
		३८९	० १८	० १७			३९९	० ११	० १०
		५२०	० १८	० १७			३९८	० ०९	० ०९
		५१९	१ १०	१ ०५			३९७	० ६९	० ६६
		३८४	० ४९	० ४७			३९६	० ०९	० ०९
		३८५	० ७०	० ६७			३९५	० ०८	० ०८
		३८६	३ ५४	३ ३६			३९४	० ७१	० ६७
		३९२	२ २५	२ १४			३९३	० ७२	० ६८
		३९१	२ ६५	२ ५२					
		५१८	० २२	० २१					
एकूण . .	२३		१८ ४१	१७ ५२	एकूण . .	३५		१६ ०५	१५ २६
		४२३	३ ११	२ ९५	शेन्ट्री-२	५४४/२/३		० ०६	० ०६
		३९०	० ८१	० ७७	उप	५४४/१/२		० २८	० २७
		४७१	० ५९	० ५६	लघुकालवा	२६७		० १८	० १७
		४२२	० ५९	० ५६		२६८		० ४३	० ४१
		४२१	० ५६	० ५३		२६९		० ३९	० ३७
		४२०	० ४०	० ३८		२७०		० ११	० १०
		४१८	० ४०	० ३८		२७२		० ३४	० ३२
		५३५	० ९७	० ९२	एकूण . .	७		१ ७९	१ ७०
		४१९	० २५	० २४					
		४१७	२ ६८	२ ५५		२७३/१		० ५३	० ५०
		५४०	० २८	० २७		२७३/२		० २८	० २७
		४१६	० १०	० १०		२७३/३		० ४०	० ३८
		४१५	० १४	० १३		२७३/२		० ३५	० ३३
		४१४	० १३	० १२		२७३/२/२		० ३६	० ३४
		४१३	० १६	० १५		२७३/२/३		० ४०	० ३८
		४१२	० ५६	० ५३		२७३/२		० २०	० १९
		४११	० ३४	० ३२		२७५		० ००	० ००
		४१०	० १०	० १०		२७६		० ००	० ००
		४०९	० ०५	० ०५		२७७		० २८	० २७
		४०८	० १६	० १५		५४६		० ६०	० ५७
		४०७	० १२	० ११		५४७		० ५६	० ५३
		४०६	० १०	० १०		२८१		० २७	० २६
		४०५	० १०	० १०		२८२		० २३	० २२
		४०४	० १६	० १५		२८३		० १५	० १४
		४०२	० २४	० २३		२८४		० ३२	० ३०
						२८५		० ४०	० ३८
					एकूण . .	१७		५ ३३	५ ०६

अनुसूची-चालू					अनुसूची-चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
			भावड				१८८	० ११	० १०
		८७८	० २०	० १९			१८९/१	० ४५	० ४३
		८७७	० २२	० २१			१९५	० ५२	० ४९
		८७६	० ४१	० ३९			१९२/१	२ १७	२ ०६
		८७९	० ४२	० ४०			१९२/२	० २४	० २३
		८७५	० ४२	० ४०					
		८७४	० १३	० १२	एकूण . .	२४	११ ७८	११ १९	
		८७३	० ०६	० ०६					
		८६८	० १७	० १६			१६७	० ४२	० ४०
		८६७	० १५	० १४			१६६	० ५०	० ४८
		८६९	० १७	० १६			१६५	० ३६	० ३४
		८६६/१	१ ०२	० ९७			१८३	० ६२	० ५९
		८७२	० ३२	० ३०			५४८	० १३	० १२
		८७०	० ३१	० २९			१८४	० २०	० १९
		८७१	० ३५	० ३३			१६४	० ६७	० ६४
		८५७	० ७२	० ६८			१६३	० २३	० २२
एकूण . .	१५	५ ०७	४ ८०		एकूण . .	८	३ १३	२ ९८	
			शेन्ट्री खुर्द				भावड		
		१८९/२	० ४५	० ४३			८८७	० २०	० १९
		१९०	० ४१	० ३९					
		१९१	० ६८	० ६५	एकूण . .	१	० २०	० १९	
		५४२	० ९६	० ९१					
		१९९	० ४२	० ४०			शेन्ट्री खुर्द		
		१९३	० ०८	० ०८			१६८	० ६१	० ५८
		१९४	० १३	० १२			१७०	० ४१	० ३९
		१७५/१	० ९०	० ८६			१६९	० ४०	० ३८
		१७५/२	० २४	० २३			१५७	० ५९	० ५६
		१७६	० ८१	० ७७			१५८	० ०९	० ०९
		१७७	० ५८	० ५५			१६०	० २९	० २८
		१७८	० ४५	० ४३			१६१	० ४५	० ४३
		१७९	० ९४	० ८९			१६२	० ४१	० ३९
		१८०	० ३५	० ३३			१५९	० ३७	० ३५
		१८१	० ३५	० ३३			१७३	० ३९	० ३७
		१८२	० २१	० २०			१७२/१	० ५९	० ५६
		१८५	० १२	० ११			१७२/२	० ४०	० ३८
		१८६	० १०	० १०			१७४	० ७०	० ६७
		१८७	० ११	० १०			१७१	० ५९	० ५६
							४७६	० ०६	० ०६

अनुसूची-चालू					अनुसूची-चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
		७९	० ३६	० ३४			७४८	० ६३	० ६०
		८२	० १८	० १७			११८९	० ३३	० ३१
एकूण . .	१७	६ ८९	६ ५६		एकूण . .	८	७ ३८	७ ०१	
			भावड						
		८८८	० १८	० १७			७३३	० ५०	० ४८
		८८९	० १८	० १७			७३४/१	० ३४	० ३२
		८९०	० ३५	० ३३			७३४/२	० ३४	० ३२
		८९१	० २९	० २८			७३५	० ५६	० ५३
		८९२	० ३०	० २९			७३६	० ५०	० ४८
		८९३	० २५	० २४			७३७	१ ३०	१ २४
		८९४	० ११	० १०			१०८९	१ ३२	१ २५
		८९५	० १९	० १८			७११	० ८४	० ८०
एकूण . .	८	१ ८५	१ ७६				११६९/१	० ८८	० ८४
							११६९/१	० ४४	० ४२
							११६८	० २६	० २५
							७१२	० २४	० २३
							११६७	० २६	० २५
					एकूण . .	१३	७ ७८	७ ४१	
			भावड						
भावड	७४९	० ६३	० ६०				७३०	० ६५	० ६२
उप	११७४/१	० ८७	० ८३				७२९	० ४०	० ३८
लघुकालवा	११७४/२	० २१	० २०				७३१	० ६२	० ५९
	११७३	१ ३०	१ २४				७१३	२ २९	२ १८
	७५०	० ३६	० ३४				७२८	१ ७१	१ ६२
	७५१	० २७	० २६				७२७	० ५४	० ५१
	७४१	० ३६	० ३४				७२६	१ ३२	१ २५
	७४०	० १४	० १३				११६६	० ४७	० ४५
	७३९	० १६	० १५				११६५	० ५५	० ५२
	७३८	० १९	० १८				७२५	० ५१	० ४८
	७४२/१	० ३१	० २९				७२४	० ७७	० ७३
	७४२/२	० २१	० २०				७२३	० ४१	० ३९
	७४२/३	० २१	० २०				७२२	० २०	० १९
एकूण . .	१३	५ २२	४ ९६				७२१	१ ७९	१ ७०
							७२०	० ६८	० ६५
	७३२	१ ३०	१ २४				७१९	० २६	० २५
	७४३	० ६५	० ६२				७१८	० २६	० २५
	७४४	० ६४	० ६१				७१७	० ३९	० ३७
	७४५	० ३२	० ३०				७१६	० ३५	० ३३
	७४६	१ ३८	१ ३१				७१५	० ३४	० ३२
	७४७	२ १३	२ ०२				७१४	० ३८	० ३६
					एकूण . .	२१	१४ ८९	१४ १४	

गाववार गोषवारा

प्रकल्पाचे नाव : गोसीखुर्द डावा कालवा विभाग, वाही (पवनी)
ता. पवनी, जि. भंडारा

प्रस्तावित पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता : नियोजित पाणी
वापर संस्था क्र. १२, नवेगाव.

अ. क्र.	गावाचे नांव	एकूण खसरा संख्या	एकूण सी.सी.ए. आय.सी.ए. संख्या	एकूण शेरा हे. आर हे. आर
(१)	(२)	(३)	(४)	(५)
१	शेन्ट्री खुर्द	३८०	१७१ ७७	१६३ ३५ नवेगाव
२	भावड	१८३	१०० ४८	९५ ५० लघुकालवा
३	खैरी तेलोता	१७१	१०४ ५०	९९ ३३ व त्यावरील
४	ठाणा (नवेगाव)	३९	२० ५१	१९ ४९ उप-
५	नवे गाव (ब्रम्ही)	४	१ ०८	१ ०४ लघुकालवे

पाणी वापर
संस्थेचे एकूण क्षेत्र

७७७ ३९८ ३४ ३७८ ७१

प्रविण युवराज झोड,

कार्यकारी अभियंता,

वाही (पवनी) : गोसीखुर्द डावा कालवा विभाग,
दिनांक २२ जानेवारी २०१९. वाही (पवनी).

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २८३.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.—

Notification-III

No. 166-GLC-प्रशा-1-2019.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User's Association (WUA's) on hydraulic basis and as per administrative convenience under Section 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005.

I, P. Y. Zoad, Executive Engineer, Gosikhurd Left Bank Canal Division, Wahi (Pauni), Bhandara hereby, delineate Areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the Gram Panchayat, Shendri Khurd, Bhawad, Khairy Telota, Thana (Navegaon) & Navegaon (Bramhi), Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division Office.

Therefore, I, P. Y. Zoad, Executive Engineer, Gosikhurd Left Bank Canal Division, Wahi (Pauni) Bhandara hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and system of supply of Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by this notification or part thereof, may within thirty days the date of publication of this notification in the *Official Gazette*, file and appeal before Superintending Engineer, Gosikhurd Lift Irrigation Circle, Ambadi (Bhandara).

SCHEDULE

Project Name : Gosikhurd Project (Gosikhurd Left Bank Canal Division) Wahi (Pauni), Ta. Pauni, Dist. Bhandra,

Proposed Water User's Association Name and Address : Proposed Water User's Association, Navegaon.

Main Canal/ Distributory/ Minor	Off- taking Canal	Survey No.	Village Wise Survey No. Wise WUA's	
(1)	(2)	(3)	C.C.A. (4) H. A.	I.C.A. (5) H. A.
			Shendri Khurd	
LBC Main	Navegaon	1/1/1	0 16	0 15
Canal	Minor	1/2	0 40	0 38
		2	0 06	0 06
		3	0 10	0 10
		4	0 09	0 09
		5	0 08	0 08
		7/1	0 20	0 19
		8/1	0 11	0 10
		11/1	1 60	1 52
		12	0 13	0 12
		13	0 45	0 43
		14	0 10	0 10
		15	0 05	0 05
		16	0 05	0 05
		17/1	0 35	0 33
		17/2	3 00	2 85
		18/1A	2 20	2 09
		18/1/B	12 00	11 40
		18/2	0 02	0 02
		18/3	3 00	2 85
		18/4	0 02	0 02
		18/5	0 02	0 02
		19	0 73	0 69
		20	0 30	0 29
		21	0 10	0 10
		22	0 10	0 10
		23	0 10	0 10

SCHEDULE—Contd.					SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H. A.	H. A.				H. A.	H. A.
		24	0 31	0 29			436	0 22	0 21
		25	0 18	0 17			437/1	0 01	0 01
		26	0 18	0 17			438/1	0 05	0 05
		27/1	0 34	0 32			439	0 45	0 43
		27/2	0 10	0 10			440/1	0 57	0 54
		28/1	0 85	0 81			500	0 06	0 06
		28/2	0 20	0 19			456/1/1	0 03	0 03
		480	0 04	0 04					
		463/2	0 40	0 38					
					Total . .	26		9 38	8 92
Total . .	36		28 12	26 75			196	0 00	0 00
		9/1	0 26	0 25			197/1	0 74	0 70
		10/1	0 29	0 28			197/2	0 26	0 25
		464/1/2/1	0 31	0 29			198/3	0 40	0 38
		464/1/3/1	0 40	0 38			198/1	0 40	0 38
		464/1/3/3	0 60	0 57			198/2	0 40	0 38
		464/1/4/1	1 45	1 38			200	0 36	0 34
		464/1/6	0 54	0 51			201	0 39	0 37
		464/1/C/4	1 00	0 95			202	0 56	0 53
		464/1/C/5	0 44	0 42			203	0 39	0 37
		464/2/1	0 58	0 55			246	0 14	0 13
		464/2/2/1	0 36	0 34			248	0 25	0 24
		464/2/3	1 20	1 14			252/1	0 69	0 66
		464/3/1	0 24	0 23			252/2/2	0 43	0 41
		464/3/C	0 58	0 55			252/2/1	0 25	0 24
		464/4/1	0 02	0 02			252/3	0 12	0 11
		464/5	0 18	0 17			253	0 66	0 63
		464/6/1	0 48	0 46			254	0 25	0 24
Total . .	17		8 93	8 49			255/1	0 12	0 11
		462/1	0 20	0 19			255/2	0 00	0 00
		462/2	0 19	0 18			262	0 00	0 00
		461	0 69	0 66			263	0 00	0 00
		537	0 20	0 19			264	0 11	0 10
		538	0 16	0 15			265	0 38	0 36
		457	0 33	0 31			266	0 12	0 11
		458	0 16	0 15			271	0 20	0 19
		460	1 56	1 48			479/1	0 30	0 29
		428	0 20	0 19			479/2	0 34	0 32
		429	0 09	0 09			479/3	0 36	0 34
		430	0 01	0 01			510	0 20	0 19
		431	0 38	0 36			511/1	0 03	0 03
		432	0 80	0 76			511/2	0 21	0 20
		433/1	0 60	0 57			513/1	0 66	0 63
		433/2	0 40	0 38			514	0 40	0 38
		434	0 56	0 53			515	0 18	0 17
		435/1	0 36	0 34					
		435/2	0 90	0 86					
		435/3	0 20	0 19					
					Total . .	35		10 30	9 78
							244/1	0 18	0 17
							507	0 59	0 56
							506	0 28	0 27
							245/1	0 88	0 84
							247/1	0 24	0 23
							251/1	0 27	0 26

SCHEDULE—Contd.					SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H. A.	H. A.				H. A.	H. A.
		844	0 40	0 38			767	0 17	0 16
		845	0 30	0 29			764	0 24	0 23
		846	0 20	0 19			763	0 47	0 45
		847	0 36	0 34			768	0 23	0 22
		849	0 34	0 32			769	0 93	0 88
		851	0 40	0 38			770	0 45	0 43
		852	0 40	0 38			771	0 50	0 48
		854	0 28	0 27			762	1 04	0 99
		855	0 34	0 32			761/2	0 45	0 43
		856/1	1 01	0 96			760	0 59	0 56
		1176	0 30	0 29			752	0 65	0 62
		1177	0 30	0 29			753	0 37	0 35
							754	0 99	0 94
Total . .	19		7 52	7 16			755	0 23	0 22
							756	0 58	0 55
							757	0 13	0 12
			Bhawad				758	0 14	0 13
		830/1	0 28	0 27			759	0 82	0 78
		828	0 48	0 46			1190	0 49	0 47
		829	0 48	0 46			882	0 11	0 10
		827	1 71	1 62			883	0 24	0 23
		1180/2	0 95	0 90			880	0 09	0 09
		1180/1	0 40	0 38			881	0 20	0 19
		1197	1 13	1 07			865	0 70	0 67
		1179	1 35	1 28			864	0 06	0 06
		819	1 12	1 06			863	0 06	0 06
		833	0 37	0 35			862	0 06	0 06
		825	0 49	0 47			861	0 08	0 08
		826	0 58	0 55			1191	0 52	0 49
		1178	1 35	1 28					
		820	1 34	1 27					
Total . .	14		12 03	11 42	Total . .	29		11 59	11 04
		832/2	0 21	0 20			774	0 34	0 32
		834	0 37	0 35			772	0 38	0 36
		835/1	0 40	0 38			775	0 65	0 62
		836	0 98	0 93			776	0 44	0 42
		837/1	0 50	0 48			777	1 55	1 47
		824	0 61	0 58			778/1	0 23	0 22
		823	0 80	0 76			778/2	0 23	0 22
		822	1 07	1 02			778/3	0 02	0 02
		821	0 90	0 86			779	0 42	0 40
		818/1	1 39	1 32			780	0 57	0 54
		818/2	1 38	1 31			781	0 74	0 70
		818/3	1 38	1 31			785	0 89	0 85
		818/4	1 38	1 31			786	0 16	0 15
Total . .	13		11 37	10 81	Total . .	14		7 18	6 82

SCHEDULE—Contd.					SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H. A.	H. A.				H. A.	H. A.
		765	0 42	0 40			156/3	1 00	0 95
		766/1	0 26	0 25			156/2	0 85	0 81
		782	0 46	0 44			156/1	0 77	0 73
		783	0 79	0 75			166	0 31	0 29
		1193	0 75	0 71			167/1	0 25	0 24
		789	0 22	0 21			167/2	0 25	0 24
		1192	0 75	0 71			155/4	0 50	0 48
		784	0 57	0 54			155/1	0 60	0 57
		788	0 73	0 69			155/2	0 40	0 38
		790	0 29	0 28			155/3	0 40	0 38
		791	0 44	0 42			153	0 65	0 62
		792	1 33	1 26			154	0 54	0 51
		793	0 24	0 23			165	1 03	0 98
		794	0 35	0 33			157/1	0 44	0 42
		795	0 80	0 76			157/2	0 90	0 86
Total . .	15		8 40	7 98			163	0 79	0 75
							146/1	0 45	0 43
							147	0 40	0 38
							148/1	0 12	0 11
		Khairy Telota							
		158/2	2 07	1 97					
		159/1	1 32	1 25	Total . .	19		10 65	10 13
		159/2	1 32	1 25					
		160	1 44	1 37			138	0 79	0 75
		161	0 42	0 40			135/1	0 80	0 76
		162/2	0 18	0 17			135/2	1 27	1 21
		164	1 20	1 14			135/2	1 27	1 21
Total . .	7		7 95	7 55			141	1 37	1 30
							140	0 83	0 79
							149/1	1 13	1 07
		152/1	1 35	1 28	Total . .	7		7 46	7 09
		152/2	0 57	0 54					
		152/3	0 57	0 54			119	1 24	1 18
		152/4	0 57	0 54			120	0 64	0 61
		152/6	0 38	0 36			121	0 29	0 28
		152/5	0 52	0 49			122	0 32	0 30
		150	0 83	0 79			123	0 35	0 33
		151	0 61	0 58			124	0 51	0 48
		137/2	0 20	0 19			125	0 74	0 70
		137/1	0 56	0 53			126/1	0 63	0 60
		136	0 49	0 47			127/1	0 58	0 55
Total . .	11		6 65	6 31			128	0 66	0 63
							129	0 50	0 48

SCHEDULE—Contd.					SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H. A.	H. A.				H. A.	H. A.
		70	0 30	0 29			69/2	1 13	1 07
		71	0 41	0 39			60	0 61	0 58
		72/1	0 42	0 40					
		72/2	0 62	0 59	Total . .	27		14 28	13 56
		72/3	0 32	0 30					
		73/1	0 41	0 39		137		1 22	1 16
		74	0 52	0 49		140		0 38	0 36
		75/1	0 62	0 59		135		1 25	1 19
		75/2	0 48	0 46		125		0 36	0 34
		76	0 41	0 39		126		0 93	0 88
		100	0 38	0 36		127/1		0 41	0 39
		102	1 04	0 99		127/2		0 00	0 00
		103	0 05	0 05		139/1		0 40	0 38
		104	0 08	0 08		139/2		0 45	0 43
		111	0 71	0 67		136		0 51	0 48
		107	0 03	0 03		138		0 28	0 27
	Total . .	21	8 74	8 32	Total . .	11		6 19	5 88
		59	0 39	0 37				Thana (Navegaon)	
		58	0 38	0 36		117		0 73	0 69
		57	0 47	0 45		118		0 53	0 50
		56	0 52	0 49		119/1		0 15	0 14
		56/1	0 18	0 17		119/2		0 26	0 25
		56/2	0 35	0 33		120/1		0 32	0 30
		55	0 53	0 50		120/2		0 40	0 38
		38	0 45	0 43		121		0 30	0 29
		37	0 68	0 65		122		0 31	0 29
		36	0 23	0 22		123		0 61	0 58
		35	1 58	1 50		124		0 48	0 46
		34	1 54	1 46		128		0 47	0 45
		33	0 28	0 27		129		0 35	0 33
		32	0 12	0 11		130		0 3	0 29
		31	0 25	0 24					
		30	0 15	0 14	Total . .	13		5 21	4 95
		52/1	0 32	0 30					
		52/2	0 28	0 27		133		0 82	0 78
		64/1	0 27	0 26		10		0 40	0 38
		62	0 39	0 37		11		0 23	0 22
		61	0 61	0 58		12		0 81	0 77
		63/1	0 56	0 53		13		0 22	0 21
		64/1	0 27	0 26		14		0 67	0 64
		68/1	0 36	0 34		15		0 16	0 15
		69/1	1 38	1 31		16		0 23	0 22

SCHEDULE—Contd.					SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H. A.	H. A.				H. A.	H. A.
		17	1 11	1 05			333	0 21	0 20
		18	0 80	0 76			534	0 21	0 20
		19	0 92	0 87			529	0 22	0 21
		20	0 54	0 51			528	0 30	0 29
		131	0 88	0 84			339	0 37	0 35
		132	0 50	0 48			335	0 16	0 15
		134	0 82	0 78			334	0 30	0 29
							336	0 17	0 16
	Total . .	15	9 11	8 66			338	0 37	0 35
							337	1 15	1 09
			Navegaon (Bramhi)				424/1	1 44	1 37
		67	0 82	0 78			525	0 48	0 46
		68	0 10	0 10			531/1	0 50	0 48
		69	0 07	0 07			532/1	0 61	0 58
		70	0 09	0 09			425/1	1 16	1 10
							526	0 26	0 25
	Total . .	4	1 08	1 04			426	0 26	0 25
							527	0 27	0 26
			Shendri Khurd						
Shendri-1	321		0 26	0 25					
Offtaking	322		0 25	0 24					
Canal	323		0 42	0 40		Total . .	18	8 44	8 04
	324		0 47	0 45					
	325		0 22	0 21			340	0 14	0 13
	505		0 21	0 20			346	0 45	0 43
	328		0 28	0 27			347	0 19	0 18
	326		0 39	0 37			348	0 29	0 28
	329		0 31	0 29			349	0 95	0 90
	330		0 27	0 26			350	0 26	0 25
	331		0 37	0 35			351	0 24	0 23
	332		0 38	0 36			354	0 40	0 38
	327		0 39	0 37			353/1	0 29	0 28
	342		1 08	1 03			352	0 30	0 29
	341		0 14	0 13			522	0 30	0 29
	344		0 36	0 34			388	1 62	1 54
	343		0 20	0 19			387	0 55	0 52
	345		0 38	0 36			383	1 12	1 06
	355/1		0 73	0 69			389	0 18	0 17
	523/1/1		0 33	0 31			520	0 18	0 17
	523/1/2		0 40	0 38			519	1 10	1 05
	524		0 20	0 19			384	0 49	0 47
	381		0 20	0 19			385	0 70	0 67
	382		0 20	0 19			386	3 54	3 36
							392	2 25	2 14
	Total . .	24	8 44	8 02					

SCHEDULE—Contd.					SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H. A.	H. A.				H. A.	H. A.
		391	2 65	2 52	Navegaon	Shendry-2	544/2/3	0 06	0 06
		518	0 22	0 21		Offtaking	544/1/2	0 28	0 27
						Canal	267	0 18	0 17
Total . .	23		18 41	17 52			268	0 43	0 41
							269	0 39	0 37
		423	3 11	2 95			270	0 11	0 10
		390	0 81	0 77			272	0 34	0 32
		471	0 59	0 56					
		422	0 59	0 56	Total . .	7		1 79	1 70
		421	0 56	0 53					
		420	0 40	0 38			273/1	0 53	0 50
		418	0 40	0 38			273/2	0 28	0 27
		535	0 97	0 92			273/3	0 40	0 38
		419	0 25	0 24			273/2	0 35	0 33
		417	2 68	2 55			273/2/2	0 36	0 34
		540	0 28	0 27			273/2/3	0 40	0 38
		416	0 10	0 10			273/2	0 20	0 19
		415	0 14	0 13			275	0 00	0 00
		414	0 13	0 12			276	0 00	0 00
		413	0 16	0 15			277	0 28	0 27
		412	0 56	0 53			546	0 60	0 57
		411	0 34	0 32			547	0 56	0 53
		410	0 10	0 10			281	0 27	0 26
		409	0 05	0 05			282	0 23	0 22
		408	0 16	0 15			283	0 15	0 14
		407	0 12	0 11			284	0 32	0 30
		406	0 10	0 10			285	0 40	0 38
		405	0 10	0 10	Total . .	17		5 33	5 06
		404	0 16	0 15					
		402	0 24	0 23					
		403	0 24	0 23					
		401	0 14	0 13			878	0 20	0 19
		400	0 08	0 08			877	0 22	0 21
		399	0 11	0 10			876	0 41	0 39
		398	0 09	0 09			879	0 42	0 40
		397	0 69	0 66			875	0 42	0 40
		396	0 09	0 09			874	0 13	0 12
		395	0 08	0 08			873	0 06	0 06
		394	0 71	0 67			868	0 17	0 16
		393	0 72	0 68			867	0 15	0 14
Total . .	35		16 05	15 26			869	0 17	0 16
							866/1	1 02	0 97
							872	0 32	0 30
							870	0 31	0 29

SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H. A.	H. A.
		871	0 35	0 33
		857	0 72	0 68
Total . .	15		5 07	4 80
		Shendri Khurd		
		189/2	0 45	0 43
		190	0 41	0 39
		191	0 68	0 65
		542	0 96	0 91
		199	0 42	0 40
		193	0 08	0 08
		194	0 13	0 12
		175/1	0 90	0 86
		175/2	0 24	0 23
		176	0 81	0 77
		177	0 58	0 55
		178	0 45	0 43
		179	0 94	0 89
		180	0 35	0 33
		181	0 35	0 33
		182	0 21	0 20
		185	0 12	0 11
		186	0 10	0 10
		187	0 11	0 10
		188	0 11	0 10
		189/1	0 45	0 43
		195	0 52	0 49
		192/1	2 17	2 06
		192/2	0 24	0 23
Total . .	24		11 78	11 19
		167	0 42	0 40
		166	0 50	0 48
		165	0 36	0 34
		183	0 62	0 59
		548	0 13	0 12
		184	0 20	0 19
		164	0 67	0 64
		163	0 23	0 22
Total . .	8		3 13	2 98

SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H. A.	H. A.
			Bhawad	
		887	0 20	0 19
Total . .	1		0 20	0 19
		Shendri Khurd		
		168	0 61	0 58
		170	0 41	0 39
		169	0 40	0 38
		157	0 59	0 56
		158	0 09	0 09
		160	0 29	0 28
		161	0 45	0 43
		162	0 41	0 39
		159	0 37	0 35
		173	0 39	0 37
		172/1	0 59	0 56
		172/2	0 40	0 38
		174	0 70	0 67
		171	0 59	0 56
		476	0 06	0 06
		79	0 36	0 34
		82	0 18	0 17
Total . .	17		6 89	6 56
			Bhawad	
		888	0 18	0 17
		889	0 18	0 17
		890	0 35	0 33
		891	0 29	0 28
		892	0 30	0 29
		893	0 25	0 24
		894	0 11	0 10
		895	0 19	0 18
Total . .	8		1 85	1 76
			Bhawad	
Bhawad	749		0 63	0 60
Offtaking	1174/1		0 87	0 83
Canal	1174/2		0 21	0 20
	1173		1 30	1 24
	750		0 36	0 34

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H. A.	H. A.
		751	0 27	0 26
		741	0 36	0 34
		740	0 14	0 13
		739	0 16	0 15
		738	0 19	0 18
		742/1	0 31	0 29
		742/2	0 21	0 20
		742/3	0 21	0 20
Total . .	13		5 22	4 96
		732	1 30	1 24
		743	0 65	0 62
		744	0 64	0 61
		745	0 32	0 30
		746	1 38	1 31
		747	2 13	2 02
		748	0 63	0 60
		1189	0 33	0 31
Total . .	8		7 38	7 01
		733	0 50	0 48
		734/1	0 34	0 32
		734/2	0 34	0 32
		735	0 56	0 53
		736	0 50	0 48
		737	1 30	1 24
		1089	1 32	1 25
		711	0 84	0 80
		1169/1	0 88	0 84
		1169/1	0 44	0 42
		1168	0 26	0 25
		712	0 24	0 23
		1167	0 26	0 25
Total . .	13		7 78	7 41
		730	0 65	0 62
		729	0 40	0 38
		731	0 62	0 59
		713	2 29	2 18
		728	1 71	1 62
		727	0 54	0 51

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H. A.	H. A.
		726	1 32	1 25
		1166	0 47	0 45
		1165	0 55	0 52
		725	0 51	0 48
		724	0 77	0 73
		723	0 41	0 39
		722	0 20	0 19
		721	1 79	1 70
		720	0 68	0 65
		719	0 26	0 25
		718	0 26	0 25
		717	0 39	0 37
		716	0 35	0 33
		715	0 34	0 32
		714	0 38	0 36
Total . .	21		14 89	14 14

VILLAGE WISE ABSTRACT

Project Name : Gosikhurd Left Bank Canal Division,
Wahi (Pauni) Tal. Pauni, Dist. Bhandara,

**Proposed Water User's Association Name and
Address :** Proposed Water User's Association,
Navegaon.

Sr. No.	Village Name	Total Survey Nos.	Total C.C.A.	Total I.C.A.	Remark
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
			H. A.	H. A.	
1	Shendri Khurd	380	171 77	163 35	Navegaon Minor and
2	Bhawad	183	100 48	95 50	Its Sub- minor
3	Khairy Telota	171	104 50	99 33	
4	Thana (Navegaon)	39	20 51	19 49	
5	Navegaon (Bramhi)	4	1 08	1 04	
WUA'S Total Area		777	398 34	378 71	

P. Y. ZOAD,

Executive Engineer,

Wahi (Pauni) Gosikhurd Left Bank Canal,
Dated the 22nd January 2019. Division, Wahi (Pauni).

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २८४.

कार्यकारी अभियंता, यांजकडून					अनुसूची				
					(१)	(२)	(३)	(४)	(५)
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५—								हे. आर	हे. आर
अधिसूचना-३					२५० मी.	२५८	० ०७	० ०७	
क्रमांक ४१६-अधि-३-विशा-३-चंपाविचं-२०१९.—						२५९	० ०६	० ०६	
ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५, कलमे ५, ६, ७ व नियम ३ व अधिसूचना क्र. २ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, आर. आर. सोनोने, कार्यकारी अभियंता, चंद्रपूर पाटबंधारे विभाग, चंद्रपूर खालील निर्देशित पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय तत्वावरील नियमांना अनुसरून आणि प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने सिंचन योग्य लाभक्षेत्रातील जमिनीचे या अधिसूचनेद्वारे कार्यक्षेत्र निश्चित करीत आहे. पाणी वापर संस्थांचे कार्यपालन आणि व्यवस्थापन करण्याकरीता आवश्यक असलेल्या विहीत तपशिलासह व कार्यक्षेत्राच्या अद्ययावत यादीची विहीत तपशिलवार प्रमाणित प्रत, संबंधित ग्रामपंचायत व तहसिल कार्यालय, पाटबंधारे शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालय व योग्य सार्वजनिक स्थळावर प्रसिद्धी करीता ठेवण्यात आलेले आहे ;					९६८	० २४	० २४		
					९६९	० ४२	० ३०		
					५१	० ४५	० ४५		
					५३	० ०१	० ०१		
					५४	१ ८३	१ ८३		
					५४/२	१ ६२	१ ६२		
					५६	० २०	० २०		
					५८	० ९२	० ९२		
					५७	० ५७	० ५७		
					५९	० २१	० २१		
					६०	० ३२	० ३२		
					एकूण . .	६ ९२	६ ९२		
					५०५ मी.	६४	० ५२	० ५२	
						६५	० ०३	० ०३	
						६७	० १०	० १०	
						६८	० २९	० २९	
						७२	० २६	० २६	
						७४	० ०८	० ०८	
						७५	० ०७	० ०७	
						७६	० ७२	० ७२	
						७७	० ५६	० ५६	
						७८	० ५२	० ५२	
						७९	० ४७	० ४७	
						८१	१ ०७	१ ०७	
						८०	० ८३	० ८३	
							५ ५२	५ ५२	
						८३	० ४०	० ४०	
						९०	० २९	० २९	
						९१	२ ९१	२ ९१	
						१०५	१ २२	१ २२	
						८४	२ ०१	२ ०१	
						८७	० १५	० १५	
						८९	० १३	० १३	
						१०२	० ४१	० ४१	
						१०४	२ २८	२ २८	
						१०६	० ५५	० ५५	
						१०७	१ ०६	१ ०६	
						११५	० ५५	० ५५	
अनुसूची									
प्रकल्पाचे नाव : सावरगाव मा. मा. तलाव, ता. नागभीड, जि. चंद्रपूर.									
पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता : पाणी वापर संस्था, सावरगाव									
पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र : १३२.०५ हेक्टर									
कालवा	चक/साखळी	गट	एकूण क्षेत्र	ओलीत					
क्रमांक	क्रमांक	क्रमांक	क्षेत्र	क्षेत्र					
(१)	(२)	(३)	(४)	(५)					
			हे. आर	हे. आर					
सावरगाव									
डावा कालवा	९० मी.	२५४	० ६७	० ६७					
		२५५	० २६	० २६					
			एकूण . .	० ९३	० ९३				

अनुसूची					अनुसूची				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
		११७	० ४२	० ४२			७०७	० ५६	० ५६
		१०४७	० २८	० २८			७०८	० ६१	० ६१
							७१०	० ६८	० ६८
		एकूण . .	१२ ६६	१२ ६६			७०९	० ५३	० ५३
							९२२	० ८०	० ८०
६२० मी.	२३	० ६५	० ६५						
	२४	० ६५	० ६५				एकूण . .	९ ८६	९ ८६
	२५	१ ७२	१ ७२						
	२६	० ४२	० ४२		११०० मी.	८४१	१ ०८	१ ०८	
	२७	० ३४	० ३४			८४२	१ ००	१ ००	
	२८	० १९	० १९			८४३	० २०	० २०	
	३०	० ०८	० ०८			८४४	० ५७	० ५७	
	३१	० १३	० १३			८४५	० ५७	० ५७	
	३२	० ०७	० ०७			८४६	० ३२	० ३२	
	३३	१ ५०	१ ५०			८४७	० ३२	० ३२	
	३६	० २७	० २७			८३७	२ १८	२ १८	
	३८	० ५५	० ५५			८४९	० ०६	० ०६	
	३८/१	० ५५	० ५५			८५०	० ०५	० ०५	
	४०	० १२	० १२			८५१	० ६०	० ६०	
	४१	१ १५	१ १५			८५३	० २८	० २८	
	४४	० २७	० २७			८५७	० १७	० १७	
	४५	० २२	० २२						
		एकूण . .	८ ८८	८ ८८			एकूण . .	७ ४०	७ ४०
७०० मी.	२२	१ ००	१ ००		टेल	७१५	० १७	० १७	
	७	० ०३	० ०३			७१६	० ०५	० ०५	
	८	० ३४	० ३४			७१७	० १३	० १३	
	९	० १६	० १६			७१९	० ७१	० ७१	
	१०	० ३३	० ३३			७२०	० ८६	० ८६	
	११	० १८	० १८			७२१	० ६६	० ६६	
	१२	० १३	० १३			७२३	१ ०८	१ ०८	
	१४	० ०८	० ०८			७२५	० ९३	० ९३	
	१५	० ८३	० ८३			७२६	० ५५	० ५५	
	१८	० ०१	० ०१			७३०	१ ७०	१ ७०	
	१९	० ०१	० ०१			७३१	१ २०	१ २०	
	२०	० ०४	० ०४			७३२	० ५५	० ५५	
	२१	० ०१	० ०१			७३३	० १७	० १७	
	६६७	० ७९	० ७९			७३४	० २२	० २२	
	६६८	० ८०	० ८०			७३५	० ४९	० ४९	
	६७०	१ ०३	१ ०३			७३६	० ५९	० ५९	
	७११	० ९१	० ९१			७३६/२	० ४०	० ४०	

अनुसूची					अनुसूची				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
		७३६/३	० ४०	० ४०			३७०	० ८१	० ८१
		७२२	१ ०६	१ ०६			३७१/२	० ६१	० ६१
							३७१	० ६०	० ६०
		एकूण . .	११ ९२	११ ९२			३७२	० ८१	० ८१
उजवा कालवा १८५ मी.	२८७	० ६६	० ६६				एकूण . .	१० ६८	१० ६८
	२६५	० ०३	० ०३						
	२७४	० १९	० १९		३६५ मी.	३९५	० ६८	० ६८	
	२६६	० ६५	० ६५			३९७	० ८४	० ८४	
	२६७	० ६२	० ६२			४०९	० ९१	० ९१	
	३९८	० ८६	० ८६			४१०	० ४०	० ४०	
	३९९	० ७०	० ७०			४११	० ६१	० ६१	
	४००	० ३१	० ३१			९७०	० ५१	० ५१	
	४०१	० ४७	० ४७			९७१	० १२	० १२	
	४०२	० २०	० २०			१०६०	० ६१	० ६१	
	४०४	० ४२	० ४२			१०५९	० ३४	० ३४	
	४०५	० २९	० २९			४१२	० ८८	० ८८	
	४०६	० ५३	० ५३			४१४	० ५०	० ५०	
	४०७	० ५०	० ५०			४१३	० १७	० १७	
	४०८	० ३०	० ३०			३९२	० ३५	० ३५	
						३९४	० २२	० २२	
		एकूण . .	६ ७३	६ ७३			एकूण . .	७ १४	७ १४
३१५ मी.	२६९	० ४०	० ४०						
	३६६	० ५२	० ५२		१४४५ मी.	४४९	० ५४	० ५४	
	३६७	० ७२	० ७२			४५०	० ४८	० ४८	
	३६८	० २४	० २४			४९३	० ३८	० ३८	
	३६१	२ २८	२ २८			४९५	० १२	० १२	
						५०८	० ०६	० ०६	
	एकूण . .	४ १६	४ १६			५०७	० ०६	० ०६	
						५०५	० ६६	० ६६	
४३० मी.	३५८	० ३३	० ३३				एकूण . .	२ ३०	२ ३०
	३५७	१ ४७	१ ४७						
	एकूण . .	१ ८०	१ ८०		१९२० मी.	९५८	० ३०	० ३०	
						४९२	० ३२	० ३२	
४८० मी.	९५५	० ४५	० ४५			४९८	० ९०	० ९०	
	३५९	१ ५२	१ ५२			४९०	० ४८	० ४८	
	३७४	० ५२	० ५२			४९१	० ४५	० ४५	
	३७३	० ८७	० ८७			४९६	० ५३	० ५३	
	३६०	३ १५	३ १५			४९९	० ७५	० ७५	
	३६९	१ ३४	१ ३४			४८०	० १२	० १२	

अनुसूची					अनुसूची				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
		४८१	० ३४	० ३४			६६५	० ५४	० ५४
		४८४	० ५५	० ५५			६६६	० ५२	० ५२
		४७९	० ७९	० ७९			५३१	१ ३२	१ ३२
		४१५	० ७४	० ७४			५३२	१ ३२	१ ३२
		४१६	० ९४	० ९४			५३३	० २०	० २०
		४२१	० ०५	० ०५			५३५	० १५	० १५
		४२३	१ २२	१ २२			५३९	० ०८	० ०८
		४३६	० ०८	० ०८			५४१	० १६	० १६
		४३७	० १९	० १९			६५५	० २२	० २२
		४४८	० ४८	० ४८			६५७	० ५५	० ५५
							६६२	० ३६	० ३६
		एकूण . .	९ २३	९ २३			६५८	० ९७	० ९७
							६५९	० ६२	० ६२
टेल		६७५	१ २०	१ २०			५४०	० ०७	० ०७
		६७४	१ १३	१ १३			५३८	० २४	० २४
		६७९	१ ३०	१ ३०			५३७	० ३७	० ३७
		६७८	० ४१	० ४१			६८०	० ०६	० ०६
		६७६	० ८७	० ८७			६८२	० ०५	० ०५
		६८४	० ०२	० ०२			६८३	० ०९	० ०९
		६९४	० ०८	० ०८			६७२	० ४०	० ४०
		६९५	० ०८	० ०८			५२९	० ३७	० ३७
		६९८	० ०५	० ०५			१०८०	० ४०	० ४०
		५१२	१ ३१	१ ३१			५२१	१ २८	१ २८
		५१३	१ ७२	१ ७२					
		५१५	० २२	० २२			एकूण . .	२६ ६७	२६ ६७
		५११	० ६५	० ६५					
		५१६	० ६६	० ६६					
		५१४	० ६६	० ६६					
		६९३	० ०५	० ०५					
		६८८	० ०३	० ०३					
		६९६	० ०९	० ०९					
		६७७	० ६१	० ६१					
		५१७	० ५६	० ५६					
		५२०	० ५०	० ५०					
		५२२	० २६	० २६					
		५२३	० २४	० २४					
		५२४	० २४	० २४					
		५२५	० २४	० २४					
		५२६	० ३८	० ३८					
		५२७	१ २०	१ २०					
		६७१	० ४९	० ४९					
		६७२	० ३८	० ३८					
		६७३	० ३०	० ३०					
		६६३	० ४०	० ४०					
							एकूण . .	२३ ३७	२३ ३७
पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .									
ओलीताखालील क्षेत्राचा चकनिहाय गोषवारा									
प्रकल्पाचे नाव : सावरगाव मा. मा. तलाव, ता. नागभिड,									
जि. चंद्रपूर.									
अ.क्र.	कालवा	चक	एकूण क्षेत्र	ओलीत क्षेत्र	शे				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)				
			हे. आर	हे. आर					
१.	उजवा	उजवा-१	६ ७३	६ ७३	शि				
	कालवा	उजवा-२	४ १६	४ १६					
		उजवा-३	१ ८०	१ ८०					
		उजवा-४	१० ६८	१० ६८					
		एकूण . .	२३ ३७	२३ ३७					

ओलीताखालील क्षेत्राचा चकनिहाय गोषवारा—चालू					
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
			हे. आर	हे. आर	
		उजवा-५	७ १४	७ १४	मध्य
		उजवा-६	२ ३०	२ ३०	
		उजवा-७	९ २३	९ २३	
		एकूण . .	१८ ६७	१८ ६७	
		उजवा-८	२६ ६७	२६ ६७	पुच्छ
		एकूण . .	२६ ६७	२६ ६७	
२.	डावा	डावा-१	० ९३	० ९३	शिर्ष
	कालवा	डावा-२	६ ९२	६ ९२	
		डावा-३	५ ५२	५ ५२	
		एकूण . .	१३ ३७	१३ ३७	
		डावा-४	१२ ६६	१२ ६६	मध्य
		डावा-५	८ ८८	८ ८८	
		डावा-६	९ ८६	९ ८६	
		एकूण . .	३१ ४०	३१ ४०	
		डावा-७	७ ४०	७ ४०	पुच्छ
		डावा-८	११ ९२	११ ९२	
		एकूण . .	१९ ३२	१९ ३२	
पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .			१३२ ८०	१३२ ८०	

मौजानिहाय गोषवारा

अ.क्र.	मौजा	एकूण क्षेत्र	शेतीयोग्य क्षेत्र
(१)	(२)	(३)	(४)
		हे. आर	हे. आर
१	सावरगांव	६८ ७१	६८ ७१
२	सावरगांव	६४ ०९	६४ ०९
पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .		१३२ ८०	१३२ ८०

शिर्ष-मध्य-अंत कॅटेगिरीनिहाय क्षेत्र

अ.क्र.	क्षेत्र	एकूण क्षेत्र
(१)	(२)	(३)
		हे. आर
१	शिर्ष क्षेत्र	३६ ७४
२	मध्य क्षेत्र	५० ०७
३	अंत क्षेत्र	४५ ९९

पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . . १३२ ८०

आर. आर. सोनोने,
कार्यकारी अभियंता,
चंद्रपूर पाटबंधारे विभाग,
चंद्रपूर.

चंद्रपूर :
दिनांक २८ जानेवारी २०१९.

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २८५.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.—

Notification-III

No. 416-Noti.-3-DB-3-CIDC-2019.—

Whereas, it has been decided to delineate the area of Operation of Water User's Association (WUA's) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, R. R. Sonone, Executive Engineer, Chandrapur Irrigation Division, Chandrapur hereby, delineate Area of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned *Gram Panchayat*, Tahasil Office, Irrigation Section, Sub-Division and Division & at other prominent public places.

Now, therefore, I, R. R. Sonone, Executive Engineer, Chandrapur Irrigation Division, Chandrapur also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and system of supply of Water through water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by this notification or part thereof, may within thirty (30) days the date of publication of this notification in the *Official Gazette*, file an appeal before

Superintending Engineer, Chandrapur Irrigation Project
Circle, Chandrapur.

SCHEDULE—Contd.

SCHEDULE					(1)	(2)	(3)	(4)	(5)
Name of Irrigation Project : Sawargaon Ex. Mal Tank, Tah. Nagbhir, Distt. Chandrapur.							80	H.A. 0 83	H.A. 0 83
Name of WUA : Water User Association, Sawargaon.							Total . .	5 52	5 52
Name of Canal	R.D./ Check No.	Gut No.	Area	C.C.A.					
(1)	(2)	(3)	(4)	(5)					
			H.A.	H.A.					
			Sawargaon				105	1 22	1 22
Left Bank Canal	90 M.	254	0 67	0 67			84	2 01	2 01
		255	0 26	0 26			87	0 15	0 15
							89	0 13	0 13
							102	0 41	0 41
							104	2 28	2 28
		Total . .	0 93	0 93			106	0 55	0 55
	250 M.	258	0 07	0 07			107	1 06	1 06
		259	0 06	0 06			115	0 55	0 55
		968	0 24	0 24			117	0 42	0 42
		969	0 42	0 30			1047	0 28	0 28
51		0 45	0 45			Total . .	12 66	12 66	
53		0 01	0 01						
54		1 83	1 83			620 M.	23	0 65	0 65
54/2		1 62	1 62			24	0 65	0 65	
56		0 20	0 20			25	1 72	1 72	
58		0 92	0 92			26	0 42	0 42	
505 M.	57	0 57	0 57			27	0 34	0 34	
	59	0 21	0 21			28	0 19	0 19	
	60	0 32	0 32			30	0 08	0 08	
						31	0 13	0 13	
						32	0 07	0 07	
		Total . .	6 92	6 92			33	1 50	1 50
	64	0 52	0 52			36	0 27	0 27	
	65	0 03	0 03			38	0 55	0 55	
	67	0 10	0 10			38/1	0 55	0 55	
	68	0 29	0 29			40	0 12	0 12	
700 M.	72	0 26	0 26			41	1 15	1 15	
	74	0 08	0 08			44	0 27	0 27	
	75	0 07	0 07			45	0 22	0 22	
	76	0 72	0 72			Total . .	8 88	8 88	
	77	0 56	0 56						
	78	0 52	0 52			22	1 00	1 00	
	79	0 47	0 47			7	0 03	0 03	
	81	1 07	1 07			8	0 34	0 34	
						9	0 16	0 16	
						10	0 33	0 33	

SCHEDULE—Contd.					SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.				H.A.	H.A.
		11	0 18	0 18			731	1 20	1 20
		12	0 13	0 13			732	0 55	0 55
		14	0 08	0 08			733	0 17	0 17
		15	0 83	0 83			734	0 22	0 22
		18	0 01	0 01			735	0 49	0 49
		19	0 01	0 01			736	0 59	0 59
		20	0 04	0 04			736/2	0 40	0 40
		21	0 01	0 01			736/3	0 40	0 40
		667	0 79	0 79			722	1 06	1 06
		668	0 80	0 80				-----	-----
		670	1 03	1 03			Total . .	11 92	11 92
		711	0 91	0 91				-----	-----
		707	0 56	0 56	RBC	185 M.	287	0 66	0 66
		708	0 61	0 61			265	0 03	0 03
		710	0 68	0 68			274	0 19	0 19
		709	0 53	0 53			266	0 65	0 65
		922	0 80	0 80			267	0 62	0 62
			-----	-----			398	0 86	0 86
		Total . .	9 86	9 86			399	0 70	0 70
			-----	-----			400	0 31	0 31
1100 M.	841	1 08	1 08				401	0 47	0 47
	842	1 00	1 00				402	0 20	0 20
	843	0 20	0 20				404	0 42	0 42
	844	0 57	0 57				405	0 29	0 29
	845	0 57	0 57				406	0 53	0 53
	846	0 32	0 32				407	0 50	0 50
	847	0 32	0 32				408	0 30	0 30
	837	2 18	2 18					-----	-----
	849	0 06	0 06				Total . .	6 73	6 73
	850	0 05	0 05					-----	-----
	851	0 60	0 60			315 M.	269	0 40	0 40
	853	0 28	0 28				366	0 52	0 52
	857	0 17	0 17				367	0 72	0 72
		-----	-----				368	0 24	0 24
	Total . .	7 40	7 40				361	2 28	2 28
		-----	-----					-----	-----
Tail	715	0 17	0 17				Total . .	4 16	4 16
	716	0 05	0 05					-----	-----
	717	0 13	0 13			430 M.	358	0 33	0 33
	719	0 71	0 71				357	1 47	1 47
	720	0 86	0 86					-----	-----
	721	0 66	0 66				Total . .	1 80	1 80
	723	1 08	1 08					-----	-----
	725	0 93	0 93			480 M.	955	0 45	0 45
	726	0 55	0 55				359	1 52	1 52
	730	1 70	1 70				374	0 52	0 52

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
		373	0 87	0 87
		360	3 15	3 15
		369	1 34	1 34
		370	0 81	0 81
		371/2	0 61	0 61
		371	0 60	0 60
		372	0 81	0 81
			-----	-----
		Total . .	10 68	10 68
			-----	-----
365 M.	395	0 68	0 68	
	397	0 84	0 84	
	409	0 91	0 91	
	410	0 40	0 40	
	411	0 61	0 61	
	970	0 51	0 51	
	971	0 12	0 12	
	1060	0 61	0 61	
	1059	0 34	0 34	
	412	0 88	0 88	
	414	0 50	0 50	
	413	0 17	0 17	
	392	0 35	0 35	
	394	0 22	0 22	
			-----	-----
		Total . .	7 14	7 14
			-----	-----
1445 M.	449	0 54	0 54	
	450	0 48	0 48	
	493	0 38	0 38	
	495	0 12	0 12	
	508	0 06	0 06	
	507	0 06	0 06	
	505	0 66	0 66	
			-----	-----
		Total . .	2 30	2 30
			-----	-----
1920 M.	958	0 30	0 30	
	492	0 32	0 32	
	498	0 90	0 90	
	490	0 48	0 48	
	491	0 45	0 45	
	496	0 53	0 53	
	499	0 75	0 75	
	480	0 12	0 12	

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
		481	0 34	0 34
		484	0 55	0 55
		479	0 79	0 79
		415	0 74	0 74
		416	0 94	0 94
		421	0 05	0 05
		423	1 22	1 22
		436	0 08	0 08
		437	0 19	0 19
		448	0 48	0 48
			-----	-----
		Total . .	9 23	9 23
			-----	-----
	Tail	675	1 20	1 20
		674	1 13	1 13
		679	1 30	1 30
		678	0 41	0 41
		676	0 87	0 87
		684	0 02	0 02
		694	0 08	0 08
		695	0 08	0 08
		698	0 05	0 05
		512	1 31	1 31
		513	1 72	1 72
		515	0 22	0 22
		511	0 65	0 65
		516	0 66	0 66
		514	0 66	0 66
		693	0 05	0 05
		688	0 03	0 03
		696	0 09	0 09
		677	0 61	0 61
		517	0 56	0 56
		520	0 50	0 50
		522	0 26	0 26
		523	0 24	0 24
		524	0 24	0 24
		525	0 24	0 24
		526	0 38	0 38
		527	1 20	1 20
		671	0 49	0 49
		672	0 38	0 38
		673	0 30	0 30
		663	0 40	0 40
		665	0 54	0 54

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
		666	0 52	0 52
		531	1 32	1 32
		532	1 32	1 32
		533	0 20	0 20
		535	0 15	0 15
		539	0 08	0 08
		541	0 16	0 16
		655	0 22	0 22
		657	0 55	0 55
		662	0 36	0 36
		658	0 97	0 97
		659	0 62	0 62
		540	0 07	0 07
		538	0 24	0 24
		537	0 37	0 37
		680	0 06	0 06
		682	0 05	0 05
		683	0 09	0 09
		672	0 40	0 40
		529	0 37	0 37
		1080	0 40	0 40
		521	1 28	1 28
		Total . .	26 67	26 67
		Total Area of WUA . .	132 80	132 80

REACH & VILLAGEWISE ABSTRACT

Name of Tank : Sawargaon Ex. Mal Tank,
Tah. Bagbhir, Distt. Chandrapur.

Sr. No.	Canal	Direct Out-let	Area	C.C.A.	Remark
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
			H.A.	H.A.	
1.	RBC	DOR-1	6 73	6 73	Head
		DOR-2	4 16	4 16	
		DOR-3	1 80	1 80	
		DOR-4	10 68	10 68	
		Total . .	23 37	23 37	
		DOR-5	7 14	7 14	Middle
		DOR-6	2 30	2 30	
		DOR-7	9 23	9 23	
		Total . .	18 67	18 67	

REACH & VILLAGEWISE ABSTRACT—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
			H.A.	H.A.	
		DOR-8	26 67	26 67	Tail
		Total . .	26 67	26 67	
2.	LBC	DOR-1	0 93	0 93	Head
		DOR-2	6 92	6 92	
		DOR-3	5 52	5 52	
		Total . .	13 37	13 37	
		DOR-4	12 66	12 66	Middle
		DOR-5	8 88	8 88	
		DOR-6	9 86	9 86	
		Total . .	31 40	31 40	
		DOR-7	7 40	7 40	Tail
		DOR-8	11 92	11 92	
		Total . .	19 32	19 32	
		Total Area of WUA . .	132 80	132 80	

VILLAGEWISE ABSTRACT

Sr. No.	Village	Area	C.C.A.
(1)	(2)	(3)	(4)
		H.A.	H.A.
1	Sawargaon	68 71	68 71
2	Sawargaon	64 09	64 09
	Total Area of WUA . .	132 80	132 80

CATEGORY OF REACH

Sr. No.	Area	C.C.A.
(1)	(2)	(3)
		H.A.
1	Head Reach	36 74
2	Middle Reach	50 07
3	Tail Reach	45 99
	Total Area of WUA . .	132 80

Chandrapur :
Dated the 28th January 2019.

R. R. SONONE,
Executive Engineer,
Chandrapur Irrigation
Division, Chandrapur.

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २८६.

अनुसूची—चालू

कार्यकारी अभियंता, यांजकडून	(१)	(२)	(३)	(४)
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.—				हे. आर
अधिसूचना-३				किन्ही
क्रमांक ४१७-अधि-३-चिशा-३-चंपाविचं-२०१९.—			८४	१ ६२
ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५, ६ व ७ नियम क्र. ३ व अधिसूचना क्र. २ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, आर. आर. सोनोने, कार्यकारी अभियंता, चंद्रपूर पाटबंधारे विभाग, चंद्रपूर खालील निर्देशित पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय तत्वावरील नियमांना अनुसरून आणि प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने सिंचन योग्य लाभक्षेत्रातील जमिनीचे या अधिसूचनेद्वारे कार्यक्षेत्र निश्चित करीत आहे. पाणी वापर संस्थांचे कार्यपालन आणि व्यवस्थापन करण्याकरिता आवश्यक असलेल्या विहित तपशीलासह व संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या अद्ययावत यादीचा विहीत तपशीलवार प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत व तहसील कार्यालय, पाटबंधारे शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालय व योग्य सार्वजनिक स्थळावर प्रसिद्धीकरिता ठेवण्यात आलेले आहे.			८९	२ ९०
			९०	३ २०
			९१	० ७९
			८८	० १५
			७८	० ४८
				एकूण . . १६ ९८
				सावरी
	कुलाबा क्र. २	३०		१ ४५
		३२		२ ००
		४५		१ ००
				किन्ही
			९५	१ ४२
			९२/१	१ ५९
			९२/२	२ ७५
			९३	१ १५
			९४	० ८१
			९६	२ १५
			९७/१	१ ५९
			९७/२	१ ५०
				एकूण . . १७ ४१
				सावरी
	कुलाबा क्र. ३	१८		२ ७०
		१९		१ ७०
		२५		० ५०
		२६		० ८२
		२७		१ ६९
		२८		२ ४६
		२९		२ २४
				एकूण . . १२ ११
				सावरी
	कुलाबा क्र. ४	२०/१		० ९०
		२०/२		० ७९
		२०/३		१ ५०
		२०/४		१ १०
		१७		१ ५५
				एकूण . . ५ ८४
अनुसूची				
प्रकल्पाचे नाव—पोथरा मध्यम प्रकल्प, तालुका समुद्रपूर, जिल्हा वर्धा.				
पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता—साई बाबा पाणी वापर संस्था, वासी, ता. समुद्रपूर, जिल्हा वर्धा.				
पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र—६२९ ०५ हेक्टर आर				
कालव्याचे नाव	कुलाबा क्र.	भूमापन क्र.	क्षेत्र (सी.सी.ए)	
(१)	(२)	(३)	(४)	हे. आर
				सावरी
मुख्य कालवा	कुलाबा क्र. १	४६/१	० ६५	
		४६/२	० ६५	
		४६/३	० ६५	
		३०/१	१ ३५	
		३१/३ ब	० ८१	
		३१/२	२ १५	
		३१/३ अ	१ ५८	

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
कुलाबा क्र. ५	८		० ९६	कुलाबा क्र. ८	१८		० ०४
	१२		० ९५		१९		२ १५
	१३		० ४०		२१		२ ५०
	९		० ८१		२०		२ ५४
	१०/१		१ ४८		२२		० ४२
	१०/२		१ ४८		२९		० ७०
	११		२ २४		३०		० ७०
	१४		१ ४२				
	१६		१ ८०			एकूण . .	९ ०५
	१५/१		१ ६०				
	१५/२		१ ६१	कुलाबा क्र. ९	२८४		१ २३
	१५/३		१ ६१		२८५		० ५२
वासी					२८६		० ५४
	४६/१		१ २९		२८७		१ ३५
	४६/२		१ २९		२८८		१ ०१
					२८९		१ ४२
		एकूण . .	१८ ९४		२९०		२ ०२
कुलाबा क्र. ६	४५		२ ६२		२९१		० २२
	४४		२ ००		२९२		० २०
					२९३		० १९
		एकूण . .	४ ६२		२९४		० १५
कुलाबा क्र. ७	४४		१ ३१		२९५		० २०
	४३		३ २४			एकूण . .	९ ०५
	३५/१		० २३	कुलाबा क्र. १०	२९८		० ६४
	३५/२		० ९४		२९७		० २४
	३५/३		० ९४		२९६		१ २१
	३५/४		० ९५		२८३		१ ०७
	४१/१		१ ००		२८२		१ २०
	४१/२		१ ००		३०३/अ		१ ३९
	४२		२ ९१		३०३/ब		१ १४
	३६		२ ००		३०५		० ४८
	३३		३ ७१		३०६		० ९१
	३४		१ ०१		३०७		१ ८२
	३७		३ १५		३०४		० ७२
	३८		२ ०६		२९९		० ९३
	२९		० ०७		३००		१ ४२
	३१		१ ५०		३०१		० ३६
	२८/१		० ६२		३०२		० ७१
	३२		१ २२				
						एकूण . .	१४ २४
		एकूण . .	२७ ८६				

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
	कुलाबा क्र. ११	२६८	१ ०३		कुलाबा	२४९	२ ००
		२६९	२ १०		उजवा-२	२४८	० ५०
		२७०	१ ०३			२५४	१ ००
		२७१	१ ५४			२४७/१	१ ५०
		२७२	४ ३२			२४७/२	१ ३१
		२८१	४ ५४			२५५	० ३१
		२७३	१ ३०			२४६	२ ४३
		२७४	१ ५८			२५६	१ ४०
		२७५	४ ०५			२४५	२ ५०
		२७६	१ ३०			२४२	० ४०
		२७७	१ २१			२५१	१ ५०
		२७८	१ ०१			२५०/१	१ ४८
		२७९	१ ७१			२५०/२	१ ७१
		२८०	१ ६२				
		३०१	० ३६				एकूण . . १८ ०४
		३१०/१	० ८५				
		३११	५ १४				आसोला
		३१२	२ १८		कुलाबा उजवा-३	१०९	१ ८३
		३१३	१ ७०		व कुलाबा उजवा-४	१०७	१ २४
		३१४	२ ०४			११९	० ६१
		३१०/२	० ८५			१०८/१	१ १२
						१०८/२	१ १२
			एकूण . . ४१ ४६			१०८/३	१ १२
						११७	० ५७
						१०६	१ ७६
						११८	१ ६५
						११०/१	२ ५०
						११०/२	२ ००
						११६/१	१ ००
						१११	० ४८
							एकूण . . १७ ००
					कुलाबा उजवा-५	९५	१ ८७
						९८	२ ००
						१०१	२ ३९
						१०२	१ ५४
						१०३/१	७ ००
						१०३/२	४ ४९
						१२०/१	१ ००
						१२०/२	१ ००
						१२१	० २०
						१२६	२ ८०
							एकूण . . २४ २९
			एकूण . . ३८ ०७				

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
	कुलाबा उजवा-६	९४/१	१ १५			१३	० ९५
		९४/२	१ १८			१२	० ९५
		९६	१ ४०			१४	२ १६
		९२	१ ००			१२३	१ ००
		९७	० २०			१२१	१ ००
		९०	० ३१			१२२	० ८९
		९३/१	१ ००			१२६	१ ५०
		९३/२	१ २०			१२४/१	२ ७३
		९१	० ८५			१२४/२	१ ८३
		८९	१ ७९			१२५	२ ३२
		८८	३ ०१			११५	१ ०५
		८७	१ ००			९	१ ९६
		७९	२ ३०			११४/१	१ १६
		७८	२ ६०			१०/१	१ ००
		७२/१	० ९०			११४/२	१ १६
		७२/२	० ९०			१०/२	१ ००
		७३	१ ८०			१०/३	१ ५२
		७१	३ ३२			११६/२	१ ००
		७०	२ २०				एकूण . . ३६ ६९
		८५	१ ००				
		८६	१ ००				
			एकूण . . ३० ११				
			वासी				
	कुलाबा डावा-१	२२९	० ३०		कुलाबा डावा-४	९८	० २०
		२२८	० ९७			९९	० २०
		२३०	० ७१			१२९	२ २७
		२४४	२ ३२			१२८	१ १२
		२४३/१	० ९८			१००	२ ००
		२४३/२	० ४९			१२७	४ ००
		२४५	२ ००			६/१	० ३७
		२२७	१ ६२			६/२	१ ००
		२२६	१ ४७			७	० २३
			एकूण . . १० ८६			८	० ६७
			आसोला			५	१ ०६
	कुलाबा डावा-२	११२	८ २०			४	१ १०
	व कुलाबा डावा-३	११३	० ९६			१२६	१ ००
		११	२ ३५				एकूण . . १५ २२
					कुलाबा डावा-५	५७	१ ३१
						८३	० ५९
						८५	० १०
						८६	० २५

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		८४	० ६५			२८४/१	१ ००
		८०/४	० २५			२८४/२	० ८८
		८०/३	१ ४०			२७९	१ ८०
		८०/२	१ ६२			२८५	१ ८०
		८१	० ९२				—
		८०/१	१ ९१			एकूण . .	१६ ४८
		८२	० ९२				—
		७७	१ ७५			वासी	
		७६/१	० ९७	मुख्य कालवा	कुलाबा क्र.-१२	२२५	१ ०३
		७६/२	१ ००			२२१	२ ०२
		७४	१ २०			२१९	१ ८५
		६९	२ ५८			२०७	१ ५७
		५६/१	४ ००			२२४	१ ०४
		५६/२	४ ०९				आसोला
		५५	० २०			१५	१ ०४
		५४	१ ००			१६	१ ८४
		७५	० ११			१७	१ ९४
			—			१८	१ ९४
		एकूण . .	२६ ८२			१९	२ २५
			—			२०	३ १६
		डोंगरगाव				२१	० ३३
उजवा पुच्छ	२७८	२ ००				२२	१ ०९
कुलाबा	२८६	२ ११				२३	० ८०
	२९२	५ ९२				२४	० ४८
	३०५	० ७५				२५	२ १४
	३६२	२ ००				२६/१	१ १०
	३०४	० ८२				२६/२	० ९०
	३०९	० ७०				२७	२ ६४
	३०८	२ ८२					तीरमलपुर
	३०६	१ ८७				१	१ २४
	३०७	२ ५४				२	१ ०२
	२९३/१	० ९७				३	१ ६६
	२९३/२	३ ६०				४६	१ ८३
	२७७	८ ००				४७/१	० ८१
		—				४७/२	१ ११
		एकूण . .	३४ १०				—
			—			एकूण . .	३६ ८३
डावा पुच्छ	२८७	३ ३४					—
कुलाबा	२९१	१ ४५				आसोला	
	३१०	२ ०३		कुलाबा क्र.-१३	२८/१	३ ७२	
	३११	२ ४५			२८/२	३ ४४	
	२८०	१ ७३			२९	३ २३	

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		३०	१ १२			१५	३ ६०
		३१	१ ०९			२८	० ९१
		३२	१ ६३			२७	१ ४८
		४०	१ ८०			२६	२ ४८
		४१	० ९०			२५	० ८८
		४२	० ८९			२४	१ ७४
		४३	१ ९४			२१	० ८८
		४४	१ ३१			१७/१	२ ०६
		४५	० ८४			१७/२	२ ०२
		४६	१ ६०			२३	१ १६
		४७	२ ६५			२०	० ७६
		४८	१ ५१			१९	१ ०८
		९९	० ३२			१६	२ ६२
			एकूण . . २७ ९९			४८	१ ४०
			तीरमलपुर			२२	१ ४०
कुलाबा क्र.-१४	२९		१ २१			१८	१ ४०
	३०		१ ६०			एकूण . . ४० १२	
	३१		२ १२			पवनगाव	
	४२		२ ६५			कुलाबा क्र.-१६	
	४०/१		१ ८०		१०६	० ८२	
	४०/२		१ ६२		१०५	१ १५	
	४१/१		१ ९५		१०७	२ ८८	
	४१/२		१ २१		१०४	२ ६३	
	३९		१ ७६		१०८	४ ५०	
	३८		१ ७२		१०३	१ ८०	
	३७		३ १२		१०२	२ ४०	
	३६		० ७०		१००/१	१ ४७	
	३५		० ६५		१००/२	१ ४७	
	३४		१ ८४		१०१	२ ४७	
	३२		५ ५०		९९	२ ७९	
	३३		१ ४४		९८	२ ५६	
			एकूण . . ३० ८९		९७	१ १२	
कुलाबा क्र.-१५	८		३ ८४		९६	१ ०४	
	९		० ६४		९५	१ ०४	
	१०		१ ६८		९४	० ६०	
	११		१ ७०			गूलजारपूर	
	१३		१ ९७		३३	१ ५३	
	१४		४ ४२			एकूण . . ३२ २७	

अनुसूची—चालू				कुलाबानिहाय गोषवारा—चालू			
(१)	(२)	(३)	(४) हे. आर	(१)	(२)	(३)	(४) हे. आर
		पवनगाव		१५	आसोला लघु कालवा	उजवा कुलाबा-५	२४ २९
	कुलाबा क्र.-१७	८७	२ ५८	१६	आसोला लघु कालवा	उजवा कुलाबा-६	३० ११
		८८	१ ४५	१७	आसोला लघु कालवा	डावा कुलाबा-१	१० ८६
		८४	१ २१	१८	आसोला लघु कालवा	डावा कुलाबा-२ व	३६ ६९
		८२	२ २१			व डावा कुलाबा-३	
		६६	० ८८	१९	आसोला लघु कालवा	डावा कुलाबा-४	१५ २२
		८९	० ९२	२०	आसोला लघु कालवा	डावा कुलाबा-५	२६ ८२
		११८	२ ४०	२१	आसोला लघु कालवा	पुच्छ उजवा कुलाबा	३४ १०
		१	० ३०	२२	आसोला लघु कालवा	पुच्छ डावा कुलाबा	१६ ४८
		२	० १३	२३	मुख्य कालवा	सरळ कुलाबा-१२	३६ ८३
		३	१ ४६	२४	मुख्य कालवा	सरळ कुलाबा-१३	२७ ९९
		१३	० ९४	२५	मुख्य कालवा	सरळ कुलाबा-१४	३० ८९
		१४	० ५९	२६	मुख्य कालवा	सरळ कुलाबा-१५	४० १२
		२२	० ६६	२७	मुख्य कालवा	सरळ कुलाबा-१६	३२ २७
				२८	मुख्य कालवा	सरळ कुलाबा-१७	१५ ७१
		एकूण . .	१५ ७१				
	पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .		६२९ ०५				

कुलाबानिहाय गोषवारा

पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . . ६२९ ०५

प्रकल्पाचे नाव—पोथरा मध्यम प्रकल्प, ता. समुद्रपूर जि. वर्धा

अ. क्र. कालव्याचे नाव विमोचक क्र. ओलीता खालील क्षेत्र

(१)	(२)	(३)	(४) हे. आर
१	मुख्य कालवा	सरळ कुलाबा-१	१६ ९८
२	मुख्य कालवा	सरळ कुलाबा-२	१७ ४१
३	मुख्य कालवा	सरळ कुलाबा-३	१२ ११
४	मुख्य कालवा	सरळ कुलाबा-४	५ ८४
५	मुख्य कालवा	सरळ कुलाबा-५	१८ ९४
६	मुख्य कालवा	सरळ कुलाबा-६	४ ६२
७	मुख्य कालवा	सरळ कुलाबा-७	२७ ८६
८	मुख्य कालवा	सरळ कुलाबा-८	९ ०५
९	मुख्य कालवा	सरळ कुलाबा-९	९ ०५
१०	मुख्य कालवा	सरळ कुलाबा-१०	१४ २४
११	मुख्य कालवा	सरळ कुलाबा-११	४१ ४६
१२	आसोला लघु कालवा	उजवा कुलाबा-१	३८ ०७
१३	आसोला लघु कालवा	उजवा कुलाबा-२	१८ ०४
१४	आसोला लघु कालवा	उजवा कुलाबा-३ व उजवा कुलाबा-४	१७ ००

गावनिहाय गोषवारा

प्रकल्पाचे नाव—पोथरा मध्यम प्रकल्प, ता. समुद्रपूर, जि. वर्धा

अ. क्र.	कालवा	मौजा	सी.सी.ए.
(१)	(२)	(३)	(४) हे. आर
१	पोथरा डावा कालवा	सावरी	४६ ६०
२	_____ ” _____	किन्ही	२२ १०
३	_____ ” _____	वासी	१८३ ३४
४	_____ ” _____	आसोला	१९९ ७७
५	_____ ” _____	डोंगरगाव	५० ५८
६	_____ ” _____	तीरमलपूर	७८ ६८
७	_____ ” _____	पवनगाव	४६ ४५
८	_____ ” _____	गुलजारपूर	१ ५३

पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . . ६२९ ०५

चंद्रपूर :
दिनांक २८ जानेवारी २०१९.आर. आर. सोनोने,
कार्यकारी अभियंता,
चंद्रपूर पाटबंधारे विभाग,
चंद्रपूर.

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २८७.

SCHEDULE- Contd.

BY EXECUTIVE ENGINEER				(1)	(2)	(3)	(4)
				H. A.			
MMISF ACT 2005.				Kinhi			
NOTIFICATION-III						84	1 62
						89	2 90
No.417-Noti-3-DB-3-CIDC-2019.—						90	3 20
						91	0 79
						88	0 15
						78	0 48

						Total . .	16 98

							Savri
				DO-2	30		1 45
					32		2 00
					45		1 00
							Kinhi
						95	1 42
						92/1	1 59
						92/2	2 75
						93	1 15
						94	0 81
						96	2 15
						97/1	1 59
						97/2	1 50

						Total . .	17 41

							Savri
				DO-3	18		2 70
					19		1 70
					25		0 50
					26		0 82
					27		1 69
					28		2 46
					29		2 24

						Total . .	12 11

							Savri
				DO-4	20/1		0 90
					20/2		0 79
					20/3		1 50
					20/4		1 10
					17		1 55

						Total . .	5 84

							Savri
Main Canal	DO-1	46/1	0 65	DO-5	8		0 96
		46/2	0 65		12		0 95
		46/3	0 65		13		0 40
		30/1	1 35		9		0 81
		31/3 B	0 81		10/1		1 48
		31/2	2 15		10/2		1 48
		31/3 A	1 58		11		2 24
					14		1 42

SCHEDULE

Name of Project : Pothra Medium Project,

Ta. Samudrapur, Distt. Wardha

Name of the WUA : Saibaba Water User

Association, Vasi, Ta. Samudrapur, Distt. Wardha

Area of WUA : 629.05 H.

Name of Canal	Outlet No.	Survey No.	C.C.A.
(1)	(2)	(3)	(4)

H. A.

Savri

Main Canal	DO-1	46/1	0 65
		46/2	0 65
		46/3	0 65
		30/1	1 35
		31/3 B	0 81
		31/2	2 15
		31/3 A	1 58

DO-5	8	0 96
	12	0 95
	13	0 40
	9	0 81
	10/1	1 48
	10/2	1 48
	11	2 24
	14	1 42

SCHEDULE- Contd.

(1)	(2)	(3)	(4)
			H. A.
		16	1 80
		15/1	1 60
		15/2	1 61
		15/3	1 61
		Vasi	
		46/1	1 29
		46/2	1 29

		Total . .	18 94

DO-6	45		2 62
	44		2 00

		Total . .	4 62

DO-7	44		1 31
	43		3 24
	35/1		0 23
	35/2		0 94
	35/3		0 94
	35/4		0 95
	41/1		1 00
	41/2		1 00
	42		2 91
	36		2 00
	33		3 71
	34		1 01
	37		3 15
	38		2 06
	29		0 07
	31		1 50
	28/1		0 62
	32		1 22

		Total . .	27 86

DO-8	18		0 04
	19		2 15
	21		2 50
	20		2 54
	22		0 42
	29		0 70
	30		0 70

		Total . .	9 05

DO-9	284		1 23
	285		0 52
	286		0 54
	287		1 35
	288		1 01
	289		1 42

SCHEDULE- Contd.

(1)	(2)	(3)	(4)
			H. A.
		290	2 02
		291	0 22
		292	0 20
		293	0 19
		294	0 15
		295	0 20

		Total . .	9 05

DO-10	298		0 64
	297		0 24
	296		1 21
	283		1 07
	182		1 20
	303/A		1 39
	303/B		1 14
	305		0 48
	306		0 91
	307		1 82
	304		0 72
	299		0 93
	300		1 42
	301		0 36
	302		0 71

		Total . .	14 24

DO-11	268		1 03
	269		2 10
	270		1 03
	271		1 54
	272		4 32
	281		4 54
	273		1 30
	274		1 58
	275		4 05
	276		1 30
	277		1 21
	278		1 01
	279		1 71
	280		1 62
	301		0 36
	310/1		0 85
	311		5 14
	312		2 18
	313		1 70
	314		2 04
	310/2		0 85

		..	41 46

<i>SCHEDULE- Contd.</i>				<i>SCHEDULE- Contd.</i>			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
Asola Minor	OR-1	257	2 56		OR-5	95	1 87
		238	1 73			98	2 00
		240	0 78			101	2 39
		239	1 01			102	1 54
		258	2 36			103/1	7 00
		252	1 00			103/2	4 49
		259	1 80			120/1	1 00
		262	2 85			120/2	1 00
		255	2 61			121	0 20
		254	3 00			126	2 80
		263	2 24				
		264	3 38				-----
		266	1 59			Total . .	24 29
		265	1 89				-----
		260	2 56				
		261	2 56		OR-6	94/1	1 15
		253	1 15			94/2	1 18
		241/A	1 50			96	1 40
		241/B	1 50			92	1 00
			-----			97	0 20
		Total . .	38 07			90	0 31
			-----			93/1	1 00
	OR-2	249	2 00			93/2	1 20
		248	0 50			91	0 85
		254	1 00			89	1 79
		247/1	1 50			88	3 01
		247/2	1 31			87	1 00
		255	0 31			79	2 30
		246	2 43			78	2 60
		256	1 40			72/1	0 90
		245	2 50			72/2	0 90
		242	0 40			73	1 80
		251	1 50			71	3 32
		250/1	1 48			70	2 20
		250/2	1 71			85	1 00
			-----			86	1 00
		Total . .	18 04				-----

		Asola				Total . .	30 11
	OR--3 &	109	1 83				-----
	OR-4	107	1 24			Vasi	
		119	0 61				
		108/1	1 12		OL-1	229	0 30
		108/2	1 12			228	0 97
		108/3	1 12			230	0 71
		117	0 57			244	2 32
		106	1 76			243/1	0 98
		118	1 65			243/2	0 49
		110/1	2 50			245	2 00
		110/2	2 00			227	1 62
		116/1	1 00			226	1 47
		111	0 48				-----
			-----			Total . .	10 86
		Total . .	17 00				-----

SCHEDULE- Contd.

(1)	(2)	(3)	(4)
			H. A.
		Asola	
OL-2 &	112		8 20
OL-3	113		0 96
	11		2 35
	13		0 95
	12		0 95
	14		2 16
	123		1 00
	121		1 00
	122		0 89
	126		1 50
	124/1		2 73
	124/2		1 83
	125		2 32
	115		1 05
	9		1 96
	114/1		1 16
	10/1		1 00
	114/2		1 16
	10/2		1 00
	10/3		1 52
	116/2		1 00
		Total . .	36 69
OL-4	98		0 20
	99		0 20
	129		2 27
	128		1 12
	100		2 00
	127		4 00
	6/1		0 37
	6/2		1 00
	7		0 23
	8		0 67
	5		1 06
	4		1 10
	126		1 00
		Total . .	15 22
OL-5	57		1 31
	83		0 59
	85		0 10
	86		0 25
	84		0 65
	80/4		0 25
	80/3		1 40
	80/2		1 62
	81		0 92
	80/1		1 91
	82		0 92
	77		1 75
	76/1		0 97

SCHEDULE- Contd.

(1)	(2)	(3)	(4)
			H. A.
		76/2	1 00
		74	1 20
		69	2 58
		56/1	4 00
		56/2	4 09
		55	0 20
		54	1 00
		75	0 11
		Total . .	26 82
		Dongargaon	
	TOR	278	2 00
		286	2 11
		292	5 92
		305	0 75
		362	2 00
		304	0 82
		309	0 70
		308	2 82
		306	1 87
		307	2 54
		293/1	0 97
		293/2	3 60
		277	8 00
		Total . .	34 10
	TOL	287	3 34
		291	1 45
		310	2 03
		311	2 45
		280	1 73
		284/1	1 00
		284/2	0 88
		279	1 80
		285	1 80
		Total . .	16 48
		Vasi	
Main Canal	DO-12	225	1 03
		221	2 02
		219	1 85
		207	1 57
		224	1 04
		Asola	
		15	1 04
		16	1 84
		17	1 94
		18	1 94
		19	2 25
		20	3 16
		21	0 33
		22	1 09

SCHEDULE- Contd.

(1)	(2)	(3)	(4)
			H. A.
		23	0 80
		24	0 48
		25	2 14
		26/1	1 10
		26/2	0 90
		27	2 64
		Tirmalpur	
		1	1 24
		2	1 02
		3	1 66
		46	1 83
		47/1	0 81
		47/2	1 11
		Total . .	36 83
		Asola	
DO-13	28/1		3 72
	28/2		3 44
	29		3 23
	30		1 12
	31		1 09
	32		1 63
	40		1 80
	41		0 90
	42		0 89
	43		1 94
	44		1 31
	45		0 84
	46		1 60
	47		2 65
	48		1 51
	99		0 32
		Total . .	27 99
		Tirmalpur	
DO-14	29		1 21
	30		1 60
	31		2 12
	42		2 65
	40/1		1 80
	402		1 62
	41/1		1 95
	41/2		1 21
	39		1 76
	38		1 72
	37		3 12
	36		0 70
	35		0 65
	34		1 84
	32		5 50
	33		1 44
		Total . .	30 89

SCHEDULE- Contd.

(1)	(2)	(3)	(4)
			H. A.
	DO-15	8	3 84
		9	0 64
		10	1 68
		11	1 70
		13	1 97
		14	4 42
		15	3 60
		28	0 91
		27	1 48
		26	2 48
		25	0 88
		24	1 74
		21	0 88
		17/1	2 06
		17/2	2 02
		23	1 16
		20	0 76
		19	1 08
		16	2 62
		48	1 40
		22	1 40
		18	1 40
		Total . .	40 12
		Pawangaon	
	DO.-16	106	0 82
		105	1 15
		107	2 88
		104	2 63
		108	4 50
		103	1 80
		102	2 40
		100/1	1 47
		100/2	1 47
		101	2 47
		99	2 79
		98	2 56
		97	1 12
		96	1 04
		95	1 04
		94	0 60
		Gulzarpur	
		33	1 53
		Total . .	32 27

SCHEDULE- Contd.

(1)	(2)	(3)	(4)
			H. A.
		Pawangaon	
DO.-17	87		2 58
	88		1 45
	84		1 21
	82		2 21
	66		0 88
	89		0 92
	118		2 40
	1		0 30
	2		0 13
	3		1 46
	13		0 94
	14		0 59
	22		0 66
		Total . .	15 71
		Total Area of WUA . .	629 05

REACH WISE ABSTRACT - Contd.

(1)	(2)	(3)	(4)
			H.A.
16	Asola Minor	OR-6	30 11
17	Asola Minor	OL-1	10 86
18	Asola Minor	OL-1-2 & OL-3	36 69
19	Asola Minor	OL-4	15 22
20	Asola Minor	OL-5	26 82
21	Asola Minor	TOR	34 10
22	Asola Minor	TOL	16 48
23	Main Canal	DO-12	36 83
24	Main Canal	DO-13	27 99
25	Main Canal	DO-14	30 89
26	Main Canal	DO-15	40 12
27	Main Canal	DO-16	32 27
28	Main Canal	DO-17	15 71
		Total Area of WUA . .	629 05

REACH WISE ABSTRACT

Name of Project-Pothra medium Project,
Tah. Samudrapur, Dist. Wardha.

Sr. No.	Name of Canal	Outlet No.	C.C.A.
(1)	(2)	(3)	(4)
			H.A.
1	Main Canal	DO-1	16 98
2	Main Canal	DO-2	17 41
3	Main Canal	DO-3	12 11
4	Main Canal	DO-4	5 84
5	Main Canal	DO-5	18 94
6	Main Canal	DO-6	4 62
7	Main Canal	DO-7	27 86
8	Main Canal	DO-8	9 05
9	Main Canal	DO-9	9 05
10	Main Canal	DO-10	14 24
11	Main Canal	DO-11	41 46
12	Asola Minor	OR-1	38 07
13	Asola Minor	OR-2	18 04
14	Asola Minor	OR-3 & OR-4	17 00
15	Asola Minor	OR-5	24 29

VILLAGE WISE ABSTRACT

Name of Project-Pothra Medium Project,
Tah. Samudrapur, Dist. Wardha.

Sr. No.	Canal	Village	C.C.A.
(1)	(2)	(3)	(4)
			H. A.
1	Pothra LBC	Savri	46 60
2	Pothra LBC	Kinhi	22 10
3	Pothra LBC	Vasi	183 34
4	Pothra LBC	Asola	199 77
5	Pothra LBC	Dongargaon	50 58
6	Pothra LBC	Tirmalpur	78 68
7	Pothra LBC	Pawangaon	46 45
8	Pothra LBC	Gulzarapur	1 53
		Total Area of WUA . .	629 05

Chandrapur : R. R. SONONE,
Dated the 28th January 2019. Executive Engineer,
Chandrapur Irrigation Division,
Chandrapur.